

MORARKA FINANCE LIMITED

Regd Off: 511, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai – 400 021, Tel.: 22832468, 22042945 Fax: 22047288

www.morarkafinance.in, investors@morarkafinance.in

CIN: L67120MH1985PLC035632

August 3, 2021

REF: MFL/2021-22/056

Corporate Relationship Department BSE Limited 1st Floor, New Trading Ring Rotunda Building, P.J. Towers Dalal Street, Fort Mumbai - 400 001

Scrip Code - 511549

Sub: Release of Board meeting intimation Advertisement for considering Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2021

Dear Sir,

Pursuant to Regulation 29, 33 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirement) Regulations, 2015 we are pleased to forward herewith the published advertisement of the Board meeting intimation for considering the Unaudited Financial Results for quarter ended June 30, 2021 (Q1) in the following newspaper:

- 1. Business Standard, Mumbai Edition (English) released on August 3, 2021.
- 2. Mumbai Lakshdeep, Mumbai Edition (Marathi) released on August 3, 2021.

You are requested to acknowledge the receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully,

HIMGAURI Digitally signed by HIMGAURI SUMANT BEHERA Date: 2021.08.03 12:03:13 +05:30*

Himgauri Sumant Behera

Company Secretary & Compliance officer

Village - Pohi, Taluka - Uran, District - Raigad.				
Name of Land Owners	S.No./ Gat No.	Area (Gunthas)	Asst. (Rs.Ps)	
1. Mr. Radhamohan Jamnalal Lakhotia	12/2	78.40	15.94	
	12/4/A	41.20	7.48	
2. Mr. Amit Maherali Makani	12/3/A	25.50	5.25	
3. Mrs. Afreen Amit Makani	12/3/B	20	4.19	

All person/persons having and or claiming any right, title, interest, claim or demand by way of sale, mortgage, lease, gift, exchange, inheritance, device trust, partition, charge, lien, possession or otherwise howsoever and whatsoever into, upon or in respect of the above said agriculture land and property are hereby required to make the same known in writing, along with documentary evidence, to the undersigned office address within a period of fourteen (14) days from the date of publication of this notice otherwise the said right, title, interest claim or demand, if any, will be not be considered or deemed to have been waived, released, abandoned and give up, which may please note.

Place: CBD Belapur, Navi Mumbai. Dated: 03/08/2021 r, Navi Mumbai. Advocate Vishal Singh Office: Office No.225, Thapar Complex, Plot No.51, Sector-15, CBD Belapur, Navi Mumbai-400 614. Mobile No.9920390959, Email Id: adv.vrs@gmail.com

ATN INTERNATIONAL LIMITED Regd. Office: 10, Princep Stree 2nd Floor, Kolkata - 700072

2nd Floor, Koikata - / 1001/2 E: info@athinternational.co.in, W: www.athinternational.in Phone: 91-33-4002 2880, Fax: 91-33-2237 9053 CIN:L65993WB1983PLC080793

Notice is hereby given that pursuant to

Regulation 29 of SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015

that the meeting of the Board of Directors of th

Company will be held on Thursday, 12th August, 2021 at 1.00 P.M., interalia, consider

and approve unaudited financial results fo

vebsite at <u>www.atninternational.in</u> and on the

Stock Exchanges website at www.nseindia.com

ww.bseindia.com and www.cse-india.com.

Further, in accordance with the Code of Conduct for Prohibition of Insider Trading, the

rading window had been closed w.e.f 1s

July, 2021 and will remain closed till 48 hours

fter the conclusion of the board meeting.

By order of the Board

For ATN International Limited

Sd/- Santosh Kumar Jaini Date: 02.08.2021 Managing Director Place: Kolkata

CMS FINVEST LIMITED

Regd. Office: 10, Princep Stre 2nd Floor, Kolkata - 700072

E: info@cmsinfotech.com,

W: www.cmsinfotech.co.in **Phone**: 91-33-4002 2880, **Fax**: 91-33-2237 9053

CIN:L67120WB1991PLC052782

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company will be held onWednesday, 11th August, 2021 at

1.00P.M., interalia, consider and approvunaudited financial results for quart

The Notice is also available on the Company's website at www.cmsinfotech.co.in and on the Stock Exchange website at

www.cse-india.com.
Further, in accordance with the Code of Conduct for Prohibition of Insider Trading, the

trading window had been closed w.e.f.,1st July, 2021 and will remain closed till 48 hours

ter the conclusion of the board meeting.

By order of the Board For CMS FinvestLimited

Sd/- Surendra Kumar Jair Directo DIN: 0016685

ended on 30th June, 2021.

Date: 02.08.2021

guarter ended on 30th June, 2021 The Notice is also available on the Company's

NOTICE **BASF INDIA LIMITED**

Regd. Office: The Capital, 1204 - C. 12th Floor, Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai, Maharashtra, 400051

NOTICE is hereby given that the Certificate[s] for the undermention of the Company has/ have been lost/ mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/ have applied to the Company to issue Duplicat Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Securities should lodge suc claim with the Company at its Registered Office within 15 days from this date. else the Company will proceed to issue Duplicate Certificate[s] without further

Name of the Holder	Folio No.	Kind of Securities (Equity)	Certificate No.	Distinctive Nos.	No. of Securities
PRADEEP D. BORA	B9P0904939	Face Value			20
		Rs. 10/-	368157	429341 - 429370	30
Place: Mumbai. Name of Shareholder					
Date: 03/08/2021				PRADEEP	D. BORA



Regd.Office: Dina Building, First Floor, 53, Maharshi Karve Road, Marine Lines, Mumbai-400002, Website: www.gblinfra.com, E-mail: investors@gblinfra.com, Telefax: 022-2200 1928/6140 6000 NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday August 10, 2021, inter-alia to consider & approve the Standalone & Consolidated unaudited financial results for the guarter ended on 30th June, 2021

By order of the Board For Ganesh Benzoplast Limited Ekta Dhanda Place: Mumbai Date : August 02, 2021 Company Secretary



MORARKA FINANCE LIMITED CIN: L67120MH1985PLC035632

Regd. Office: 511, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai – 400021 Ph.: 022 22832468, | Fax.: 022 22047288 email. investors@morarkafinance.in | web. www.morarkafinance.ir

NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting o the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, August 10 2021, inter alia, to consider, approve & take on record, the Unaudited financial results for the quarter ended June 30, 2021. This notice is also available on the website of the company <u>www.morarkafinance.in</u> and also on the website of stock exchange www.bseindia.com.

For Morarka Finance Ltd

Place : Mumbai Himgauri S. Behera Date : August 2, 2021 Company Secretary & Compliance Officer

ZP INDIA

ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED

Regd. Off.: Gat No. 1242/44, Village Vadu Budruk, Tal. Shirur, Dist. Pune- 412 216. CIN: L29130PN1981PLC023734, Email Id: enquiry@zfindia.com, Website: www.zfindia.com, Tel: 020-67289900, Fax: 02137-305302

NOTICE OF 41ST ANNUAL GENERAL MEETING.

BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that 41st Annual General Meeting (AGM) of the Members of ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED will be held on Saturday, August 28, 2021 at 10.30 a.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio

Visual Means (VC/ OAVM). In accordance with the MCA Circulars dated January 13, 2021, read with Circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 and SEBI Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 (collectively referred to as 'Circulars'), the Notice of the AGM and the Annual Report 2020-21 have been sent only by electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/ Registrars, or made available by the Depositories, as the case may be. The process of sending Notice of AGM and Annual Report has been completed on

NOTICE IS FURTHER given that pursuant to section 91 of the Act and regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'SEBI Listing Regulations'), the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, August 21, 2021 to Saturday, August 28, 2021, both days inclusive.

Please note that the aforesaid documents are also available on the website of the Company at www.zfindia.com. stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and e-voting website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com.Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members facility to exercise their right to vote at the AGM electronically on the business as set out in the Notice of the AGM through evoting platform. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of the AGM

- a. The e-voting instructions form an integral part of the Notice of AGM which is also displayed at Company's website and at CDSL's e-voting website.
- b. E-voting rights of the members shall be in proportion to their shares in the equity capital of the Company as on the cut-off date i.e. August 20, 2021. Any person, who becomes member of the Company, after dispatch of Notice and holding shares as on the cut-off date, can exercise his voting rights through e-voting by following the procedure as specified in the Notice of AGM.
- c. The remote e-voting portal will be open from 9:00 am on August 25, 2021 and ends on August 27, 2021 at 5:00 pm. The remote e-voting will not be permitted beyond 5.00 pm on August 27, 2021 and the remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.
- d. Members of the Company, holding shares either in physical or in dematerialized form, as on the cut-off date, may cast their votes either electronically during the remote e-voting period or through e-voting system at the AGM. A member may participate in the AGM, even after exercising his right to vote, through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM.
- e. The facility for voting, through e-voting system, shall be made available at the AGM and the members attending the AGM, who have not cast their votes by remote e-voting, shall be able to Vote at the AGM through e-voting system.
- f. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM

In case of any query or issue regarding e-voting or participation in the AGM, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. All grievances connected with the facility for voting by electronic means and participation in the AGM through VC be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, AWing, 25th Floor, Marathon 'Futurex, Mafatlal Mill Compound, NM Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400 013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-2305 8738) or Mr. Rakesh Dalvi (022-2305 8542) or Mr. Mehboob Lakhani (022-2305 8543).

For ZF Steering Gear (India) Ltd. Satish Mehta August 02, 2021 Company Secretary

SURYALAKSHMIS COTTON MILLS LIMITED

Regd. office: Surya towers, 6th Floor, 105 S.P Road, Secunderabad - 500003. Ph.:040-27819856 / 27885200

	STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED 30/06/2021					
S.No	Particulars	3 Months Ended 30-06-2021 Unaudited	Corresponding 3 Months ended in the previous year 30-06-2020 Unaudited	Year Ended 31-03-2021 Audited		
1	Total Income from operations (net)	15194.75	4347.59	48848.19		
2	Net Profit(+)/Loss (-) for the period (before Tax, Exceptional and/or	500.07	(4007.47)	(4000.05)		
3	Extraordinary items)	520.87	(1687.17)	(1820.65)		
3	Net Profit(+)/Loss (-) for the period before Tax(after Exceptional and/or Extraordinary items)	1057.81	(1687.17)	(694.61)		
4	Net Profit(+)/Loss (-) for the period after Tax(after Exceptional and/or	1037.01	(1007.17)	(034.01)		
	Extraordinary items) from continuing operations	724.63	(1163.37)	(493.58)		
5	Net Profit(+)/Loss (-) for the period after Tax(after Exceptional and/or Extraordinary		(1100.01)	(100.00)		
	items) from discontinued operations	(42.42)	(46.79)	211.42		
6	Net Profit(+)/Loss (-) for the period after Tax(after Exceptional and/or Extraordinary	, ,	` ′			
	items) from continuing and discontinued operations	682.21	(1210.16)	(282.15)		
7	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period					
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax))	728.07	(1,198.90)	(291.46)		
8	Paid-Up Equity Share Capital	1667.23	1667.23	1667.23		
_	(Face value -Rs 10)					
9	Reserves (excluding Revaluation reserves as shown in the Balance Sheet of		21527.39			
10	previous accounting year Earnings Per Equity Share (of Rs.10/- each) In Rs.		21527.39			
10	(a) For Continuing operations (Basic & Diluted)	4.35	(6.98)	(2.96)		
	(b) For Discontinued operations (Basic & Diluted)	(0.25)	(0.28)	1.27		
	(c)For Continuing & Discontinued operations (Basic & Diluted)	4.09	(7.26)	(1.69)		
	(4, 4 4 4 4 6 6 4 4 4 4 4 4 4 4 4 4 4 4 4		(* /	,,		

1. The above results for the quarter ended 30th June, 2021, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 2nd August, 2021 and Statutory Auditors have carried out limited review.

2. The above is an extract of detailed format of Quarterly Financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the guarterly financial results is available on the Stock . Exchange websites www.nseindia.com, www.bseindia.com and Company website www.survalakshmi.com

For and on behalf of Board of Directors

Place: Secunderabad Date: 02.08.2021

Paritosh Agarwal **Managing Director**

APPOINTMENTS

CANARA BANK SECURITIES LTD

(A WHOLLY OWNED SUBSIDIARY OF CANARA BANK) CIN: U67120MH1996G01097783 7TH FLOOR MAKER CHAMBER III. NARIMAN POINT MUMBA! 400021.PH: 022-22802400 / 43603800

JOB OPPORTUNITIES - GENERAL RECRUITMENT PROJECT 2021-22/02

Canara Bank Securities Ltd. (CBSL) a wholly owned subsidiary of Canara Bank, engaged in the business of Stock Broking and Depository Participants has the following openings for the aspiring candidates who want to make a career in Stock Broking and

restrient banking.								
S No.	Designation	Location	Category		Total			
S NO.			SC	ST	OBC	EWS	UR	
1	Deputy Manager – Institutional Dealing-1,	Mumbai	-	-	-	-	1	1
2	Officer on Contract – Institutional Dealing-1, Backoffice-1	Mumbai	-	-	-	-	2	2
3	Assistant Manager – Backoffice-1	Mumbai	-	-	-	-	1	1
II)	SPECIAL RECRUITMENT DRIVE FOR BACKLOGS (OBC)	Location	Category- OBC Total		Total			
1	Junior Officer on Contract – (Retail Dealer/Backoffice)	Mumbai	1		1			

(Reservations are applicable as per prevailing Govt. of India Guidelines) LAST DATE FOR RECEIPT OF PHYSICAL APPLICATION: 20.08.2021

The company may also consider recruiting candidates at higher Scale/Grade, depending upon their qualification and past work experience for General Recruitment. For details about eligibility criteria, terms and conditions of contract, emoluments and how to apply etc. visit our website: www.canmoney.in

Date: 03.08.2021 -Sd-General Manager Place : Mumbai

PUBLIC NOTICE

ATE MR. HEMANT KANTILAL GANDHI, a bonafide member of SAI KRIPA CO-OP. HSG. SOC. LTD., having address at M. G. Cross Road No. 3, Kandivali (West), Mumbai 400067 and holding Flat No. 602 on 6th Floor in the building of the Society, died on 13-06-2021 in Mumbai, without making any nomination.

The Society hereby invites claims o objections from heir or legal heirs o other claimants / objectors to the transfer of the said Shares and interest of the deceased Member in the Capital / property, of the Society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her the claims / objections for transfer of Shares and interest of the deceased nember in the claims property of the Society. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and the interest of the deceased member in the capital / property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in capital property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society / with the Secretary of the society betweer 10.00 am to 6.00 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its Period at society For and behalf of

SAI KRIPA CO-OP. HSG. SOC. LTD

Chairman/Secretary

Place : Mumbai

Date: 03/08/2021



Indian Overseas Bank Nashik Road Branch

Ground Floor Hotel Shanti Inn, Opp. Fame Cinema, Pune Nashik Road. Tel: 0253-2411244, Mail id: iob0776@iob.in

POSSESSION NOTICE (for immovable property) [(Rule 8(1)]

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Indian Overseas Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of power conferred under Section 13(12) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a **Demand** Notice dated 24/05/2021 calling upon the following Borrowers / Guarantors / Mortgagors mentioned below to repay the amount mentioned in the notice being Rs.3,95,460.76 (Rupees Three Lakhs Ninety Five Thousand Four Hundred Sixty and Seventy Six Paisa Only) as on 30/04/2021 with further interest at contractual rates d rests, Charges etc. till date of realization within $\acute{60}$ days from the date of receipt the said Notice.

- The below mentioned Borrowers / Guarantors / Mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the Public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13(4) of the aid Act read with rule 8 of the said rules on this 30th day of July of the year 2021.
- The Borrowers in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Overseas Bank for an amount of Rs.3,95,460.76 (Rupees Three Lakhs Ninety Five Thousand Four Hundred Sixty and Seventy Six Paisa Only) as on 30.04.2021 with interest thereon at contractual rates & rests as agreed, Charges etc. from the aforesaid date mentioned in the demand notice till date of payment less repayments, if any, made after issuance of Demand Notice. The dues payable as on the date of taking possession is Rs.4,07,851.76 (Rupees Four Lakhs Seven Thousand Eight Hundred Fifty One and Seventy Six Paisa Only) payable with further interest at contractual rates & rests, Charges etc., till date of payment.
- The borrower attention is invited to the provisions of Sub-section (8) of the section 13 of the Act, in respect

C	of the time available to them, to redeem the secured assets.						
	Amount in Rupees						
Sr.	Name of Borrower /	Date of Demand Notice	Date of Possession				
No.	Mortgagor / Guarantor	Amount Outstanding	Amount Outstanding as on Possession				
1.	Mr. Vishwas Kamaji More (Borrower & Mortgagor), Mr. Nilesh Vishwas More	24/05/2021	30/07/2021				
	(Co-borrower), Address: Row House No.01, Madhav Row Houses Apartment, Near Tapasvi Row House, Deodatt Nagar, Ambad. Nashik – 422010.	Rs. 3,95,460.76	Rs. 4,07,851.76				

Description of the Immovable Property: Row House No.01, Madhay Row Houses Apartment, Near Tapasvi Row House, Deodatt Nagar, Ambad, Nashik - 422010. at Gat No.297/2+297/3/40 bearing NA Plot No.9,10 & 11. Area – Built up area 60.00 Sq.mt. along with side marginal space (Front Back Side) 45.00 Sq.mt. Boundaries as under: East: By adjacent plot property, West: By Colony Road, North By Side Margin, **South:** By Row House No. 02

Date; 30/07/2021 Authorised Officer Place : Nashik

Indian Overseas Bank This Property Has Been Taken Possession By Indian Overseas Bank Under The Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Secuirty Interest Act, 2002.



Pune

Regional Office (Mumbai Andheri, Office No 601/b, 6th Floor, "A" Wing, Kaledonia HDIL Compound, Opp. Vijay Nagar, Sahar Road. Andheri (east), Mumbai 400069 Phone - 022 - 26810319, 26810300

Sale Notice for Sale of immovable properties

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the constructive/ physical possession of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date mentioned below, for recovery of dues as mentioned hereunder to Union Bank of India from the below

a) Reserve price in rupees a) Name of the borrowerb) Description of property Debt due Encumbrance b) Earnest money contact person and mobile no posit(emd) in rupees symbolic/physica c) Name of the owner/ c) Extension of bid and bid incremental amount Debt due: Rs.6,42,79,565.95 as a) Rs. 8,10,19,000/ Turner road B) flat no.101,102,101a & 103, 1st floor,adm. Carpet on 07/07/2018 + interest + b) Rs. 81.01.900/physical c) Rs. 1,00,000 Mr. Rajesh Singh 9650071265 Itd.cts no. C/1634, plot no. 73a,73b,73ba & 73bb, Harish Jain chowk, dr. Ambedkar road junction, Pali hill, khar westmumbai-400052 Mr. Santosh Nadkarni m- 9326567729 C) Pinki Chopra Mumbai- A)Rhythm Auto Prop: Ms. Rekha Sood a) Rs. 64,95,000/-Debt due: Rs. 82,38,918.77 as not known/ Marol SME B)Office No. 107 and 108 admeasuring about 238 sq. on 02.08.2021 + interest ft. (Carpet Area) on the 1st Floor, Balaji Arcade Premises Co-op Soc. Ltd. CTS No. 68 Village-Malad applicable charges.

Mohd. Shahnawaz 8368679821 (North), Taluka- Borivali, S.V. Road Opposite: Central bank of India, Next to Budna House, Kandivali West Mr. Santosh Nadkarni m- 9326567729

M/s Bhawani Indentors Pvt. Ltd. Date & Time of E-Auction: 18/08/2021 from 11:00 a.m. to 4:00 p.m. (with 10 min unlimited auto extensions)

For Registration and Login and Bidding Rules visit https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.isp

ower(s)& Guarantor(s). The Reserve Price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder

Date & Time of inspection of property for intending purchasers: 17.08.2021 (During 11 am to 2 PM). Terms and Conditions of the E-Auction are as under:-

- The sale will be done on "AS IS WHERE IS" and "AS IS WHAT IS BASIS", and "WHATEVER THERE IS BASIS" is will be conducted on "On Line"
- E-Auction bid form, declaration, General Terms and Conditions of Online Auction sale are available in Website (a) https://www.unionbankofindia.co.in, (b) https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp Bidder may visit https://www.ibapi.in, where "Guidelines" for bidder are available wit educational videos. Bidders have to complete following formalities well in advance: Step 1:- Bidder/Purchaser Registration; Bidder to register on E-Auction Platforms (Link given above) using his mobile no, and E-Mail Id.

Step 2:- KYC verification: Bidder to unload requisite KYC documents. (Registration will be activated within 3 days after receipt of full KYC documents and

- verification thereof) KYC documents submitted by Bidder will be made available to respective Bank on successful completion of e auction. Step 3:- Transfer of EMD amount of Bidder Global EMD Wallet: Online/Offline transfer of fund using NEFT/Transfer using challan generated on E-Auction
- Platform. The EMD Amount shall be made available in the bidder wallet before participation in E-Auction so that the EMD amount fulfilled for further Auction. Step 4:- During the time of Auction log on to the MSTC Portal mentioned above for participation. To the best of knowledge and information of the Authorised Officer, there are no known encumbrances on the property (ies). However, the intending bidder
- should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims /rights/dues/affecting the property prior to submitting their bid. The E-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representative of the Bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues. No claim of whatsoever nature will be entertained after submission of the online bid regarding property/ies put for sale.
- The date of online E-Auction will be between 11.00 AM to 4.00 PM on 18.08.2021.
- Last date and time of submission of EMD will be till the time of commencement of e-auction. Date of Inspection -till 17/08/2021 between 1.00 PM to 4.00 PM.
- Bid shall be submitted through online procedure only

Mumbai-400067

- The Bid price shall be available in his Wallet for participation in E-Auction. The Bidder won't be required to specify the property (ies) for which such EMD amount is being deposited
- It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the Bid. MSTC shall process 0. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the successful bid amount (purchase price
- (including 10% of reserve price as EMD amount already paid from your global EMD Wallet) immediately i.e. on the same day of auction or not later than nex working day, being knocked down in his favour and balance 75% of successful bid amount (purchase price) within 15 days from the date of e-auction from the date of sale. The Auction sale is subject to confirmation by the Bank 1. As per Section 194-IA of the Income Tax Act 1961, TDS @ 0.75% will be applicable on the sale proceeds where the sale consideration is Rs.50,00,000
- (Rupees Fiffy lakhs) and above. The successful bidder/purchaser shall deduct the TDS from the sale price and deposit the same with the Income Tax Department in form no.16-B, containing the Bank's Name and the PAN No. AAACU0564G as a seller and submit the original receipt of the TDS Certificate to the Bank. (Applicable for Immovable Property, other than Agricultural Land).
- 2. Default in deposit of amount by the successful bidder would entail forfeiture of the whole money, already deposited and property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of property/amount.
- 3. The purchaser shall bear the applicable stamp duties/Registration Fee/TDS on auction price/other charges, etc. and also the statutory / non statutory dues taxes, assessment charges, etc. owing to anybody. t. The Authorized officer may postpone / cancel the E-Auction Sale proceedings without assigning any reason whatsoever. In case the E-Auction Sale scheduled is postponed to a later date before 15 days from the scheduled date of sale, it will be displayed on the website of the service provider. The decision
- of the Authorised Officer is final, binding and unquestionable. 5. Sale Certificate will be issued by the Authorised Officer in favour of the successful bidder only upon deposit of entire purchase price / bid amount and
- furnishing the necessary proof in respect of payment of all taxes / charges and will not be issued in any other names. 6. Applicable legal charges for conveyance, stamp duty, registration charges and other incidental charges shall be borne by the auction purchaser
- 7. The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Intere
- Act, 2002. Further details /enquires if any on the terms and conditions of sale can be obtained from the respective branches on the contact number given.

responsible or any lapses/failure (Internet failure, Power failure, etc) on the part of the bidder in such cases. In order to ward off such contingent situation, bidders

18. All bidders who submitted the bids, shall be deemed to have read and understood the terms and conditions of the E-Auction Sale and be bound by them. Special Instructions / Caution: Bidding in the last minutes/seconds should be avoided by the bidders in their own interest. Neither Union Bank of India nor the Service Provider will be

are requested to make all the necessary arrangements / alternatives such as back-up power supply and whatever else required so that they are able t circumvent such situation and are able to participate in the auction successfully. Date: 02/08/2021 **Authorised Officer**

Place: Mumbai Union Bank of India

जाहीर नोटीस कै. सोनू विट्ठल सातार्डेकर हे बॉम्बे डाईंग

(स्प्रिंग मिल) नायगांव येथे कर्मचारी होते ते दिनांक २७/०४/२०१९ रोजी मयत झाले. त्याचे वारस खालीलप्रमाणे

- १) श्रीमती लक्ष्मी सोनू सातार्डेकर (पत्नी)
- २) सौ. धनश्री धनंजय वाडकर (मुलगी) ३) सौ. पूजा दिलीप झा (मुलगी)
- ४) श्री. निलेश सोनू सातार्डेकर (मुलगा) ५) श्री. विजय सोनू सातार्डेकर (मुलगा)

(अर्जदार) तरी त्याबद्दल कुणाला आक्षेप असल्यार खालील पत्यावर संपर्क साधावा. पत्ता : ५/७८, बि.डी.डी. बिल्डींग, ना. म

जोशी मार्ग, डिलाईल रोड, मुंबई-४०००१३.

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री

प्रकाश भाऊ कांबळे यांनी फ्लॅट क्र.३११, इमारत क्र. आर-३, गोरेगाव मिठानगर, समत को-ऑप. हौ.सो. लि. (नोंदणी क्र.बीओएम/(डब्ल्यु.पी.एस.)/एचएसजी /(टी.ओ.)/५६३६/१९९१) बीएमसी कार्यालय /(टा.आ.)/५६३६/१८९१) बाएमसा कावालया समोर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००९०, क्षेत्रफळ २९० चौ.फु. कार्पेट क्षेत्र येथील सदर मालमत्तेसंदर्भात आक्षेप मागविण्यास मला सुचित केले आहे की, श्री कांबळे प्रकाश भाऊ हे उपरोक्त फ्लॅटचे मालक आहेत आणि १५.०२.२००४ रोजी सोसायटीचे सामायिक शिक्क अंतर्गत देण्यात आलेले अनुक्रमांक ५६१ ते ५६५ (दोर्न्ह तमाविष्ट) धारक रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) पुर्णपणे भरणा केलेले रु.१०/- (दहा) प्रत्येकीचे भागप्रमाणपत्र क्र.११३्चे ५्(पांच) शेर्अर्स आहेत आणि उपरोत गालमत्तेचे एकमेव कायदेशीर वारसदार त्यांच्या नंत त्यांची पत्नी स्वर्गीय श्रीमती उषा प्रकाश कांबळे ज्यांचे ०९.१२.२०१९ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात कायदेशीर वारसदार (१) दिपाली प्रकाश कांबळे, (२ विद्या प्रकाश कांबळे, (३) निलम प्रकाश कांबळे (४) रोहित प्रकाश कांबळे आहेत. जर कोणा व्यक्तीस . तदर मालमत्ता किंवा भागावर बक्षीस, सामंजस्य करार विक्री, वहिवाट, तारण, ताबा इत्यादी स्वरुपात कोणत्याही प्रकारे दावा, आक्षेप, हित असल्यास त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सद सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत खोलील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथा त्यांचे दावा/आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत आणि त्याग केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक: 03.0८.२०२१ ठिकाण: मंबई सही / - डी. पी. राठोड. वकील उच्च न्यायालय दुकान क्र.२४, अल्का विहार हॉटेल समोर, जुने न्युईरा सिनेम कम्पाऊंड, एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मालक (१) श्री. श्रीकांत डी. कुलकर्णी व (२) डॉ. सुभाष साठे दोघेही प्रौढ, भारतीय नागरिक, मुंबई यांचे पत्ता अनुक्रमे (१) फ्लोविले, तळमजला, सेन्ट जोसेफ ॲव्हेन्यु, खार सबवेजवळ, सांताक्रुज (प.), मुंबई-५४ आणि (२) २२, सदासुंदर केळुस्कर रोड (उत्तर), शिवाजी पार्क, दादर, मुंबई-२८ यांच्याकडून खाली नमुद मालमत्तेतीत सर्वे अधिकार, हक्क व हित अर्थात गाव वर्सोवा, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा आणि सीटीएस क्र.१२५२, ँ१२५२/१ ते ३, एकूण क्षेत्रफळ २४४.५ चौ.मी. किंवा सरासरी तसेच त्यावर उभी असलेली इमारत ज्यामध्ये तळ + ४ वरील मजले आहेत, या पुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ आणि खालील अनुसुचीत सविस्तर नमुद केलेले मालमत्ता आमचे अशील खरेदी करू इच्छित आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर कोणताही करारनामा, कंत्राट, परवाना, विक्री तारण, मालकी हक्क, अधिभार, बाह्यस्त्रोत, बक्षीस, विकास अधिकार, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा वारसाहक, मृत्युपत्र, अदलाबदल, वहिवाट, ताबा, कायदेशीर हक्क, भागीदारी, न्यास, पारिवारीव व्यवस्था, तजवीज, कोणत्याही कायद्याचे न्यायालयाचे हुकूमनामा किंवा आदेश, अटी, परिरक्षा बोजा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही शेअर, अधिकार, हक्क, हित, दावा, लाभ, मागणी किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे आजच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. वर विहित कालावधीत कोणताही दावा लेखी स्वरुपात प्राप्त न झाल्यास ते नाकारले जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकार असणा

मालमत्तेची अनुसुची

गव वर्सोवा, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा आणि सीटीएस क्र.१२५२, १२५२/१ ते ३, एकूण क्षेत्रफळ २४४.७ चौ.मी. किंवा सरासरी तसेच त्याव उभी असलेली दानीश अपार्टमेंट म्हणून इमारत ज्यामध्ये तळ + ४ वरील मजले आहेत अशी जमीन, मैदानासह एकत्रित सर्व भाग व खंड आणि चतुसिमा खालीलप्रमाणे

पुर्वेस वा त्या दिशेने : जमीन सीटीएस क्र.१२५३ चा भाग आणि जमीन सीटीएस क्र.१२५० च

पश्चिमेस वा त्या दिशेने : जमीन सीटीएस क्र.१२५६ चा भाग व प्रवेश रस्ता; **दक्षिणेस वा त्या दिशेने :** जमीन सीटीएस क्र.१२५१ चा भाग;

उत्तरेस वा त्या दिशेने : जमीन सीटीएस क्र.१२५६ चा भाग. आज दिनांकीत ०३ ऑगस्ट, २०२१

> सही/ श्री. ह्युबर्ट मिस्कीटा (वकील)

पत्ता: ७०६, फर्निचरवाला रेसिडेन्सी, क्रॉस पाखाडी रोड वर्सोवा, अंधेरी (प.), मुंबई-४०००६१. मोबा.:७३०४८७३२३८

मोरारका फायनान्स लिमिटेड

सीआयएन:एल६७१२०एमएच१९८५पीएलसी०३५६३२

:.**कार्यालय:** ५११, मेकर चेंबर्स ५, २२१, नरीमन पॉईंट, मंबई-४०००२१. **दर.:**०२२-२२८३२४६८, **फॅक्स:**०२२-२२०४७२८८ ई-मेल:investors@morarkafinance.in, वेबसाईंट:www.morarkafinance.in

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंदपटावर घेणे याकरित <mark>गंगळवार, १० ऑगस्ट, २०२१</mark> रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.morarkafinance.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

मोरारका फायनान्स लिमिटेडकरित

हिमगौरी एस. बेहेर ठेकाण: मुंबई दिनांक: ०२.०८.२०२१ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

सत्यम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड नोंद.क्र.डब्ल्यआर/एचएसजी/टीसी/९४३३/९६-९७ दि.२७.०९.१९९६ लेंक रोड, एम.एच.बी. पोस्ट ऑफिस समोर, जयराज नगरजवळ, बोरिवली (प.), मुंबई-४०००९१

जाहीर सूचना जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मयत स्वर्<mark>गीय श्री. जगत नारायण</mark> को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: फ्लॅट क्र.ए/३०३, न्यु लिंक रोड, एम.एच.र्ब पोलीस स्टेशन, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ या सोसायटीचे सदस्य होते आणि सोसायटीच्य मारतीमधील अनुक्रमांक ५१ ते ५५ धारक भागप्रमाणपत्र क्र.११ मधील रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्सर्च ।।रक होते, यांचे कोणतेही वारसदार न नेमता २१.१२.२०११ रोजी निधन झाले. सदर स्वर्गीय श्री. जग रायण कोठारी यांचे कायदेशीर वारसदार म्हणून श्रीमती पुष्पा जगत कोठार, श्री. हर्ष जगत कोठारी, श्रीमती नितीका विनीत लालानी. श्रीमती पूजा रिषभ मनोत व श्रीमती श्रुती भाविन मेहता यांना दावा केला आहे. श्री हर्ष जगत कोठारी. श्रीमती नितीका विनीत लालानी. श्रीमती पुजा रिष्म मनोत व श्रीमती श्रुती भाविन मेहता यानी ऱ्यांची आई श्रीमती पृष्पा जगत कोठारी यांच्या नावे मुक्तता करारनामा निष्पादित केले आहे.

गोसायटी यान्दारे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर १००% शेअर्स र हेतसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंव भाक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत ाभासदाच्या शेअर्स व हितेसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यथ भशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे_/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स हेतसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तर्तुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास कार्ह दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवार्ह करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उप-विधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटी कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी दु.१२.०० ते दु.२.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

सत्यम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड ठिकाण: बोरिवली/मंबई

स्थळ : ठाणे आरएसी, कल्याण एएससी, विरार एएससी, नवी मुंबई एएससी, मुंबई आरएसी, चेंबूर एएससी

PUBLIC NOTICE

This is to notify that Mr. Rajendra Diwakar Parelkar is applying for transfer of tenancy of "1st Floor, Flat No.1, Kshatraikya, Building, Anan Patil Marg, Dadar (West), Mumbai-400 028" owned by Kshatriya Unior Club as son & legal heir of Deceased Tenant namely Late Kunda Diwakar Parelkar. If anvone has interest in the said room he should notify to me within 15 days or else the room would be Proceeded for said transfer.

DATED: 03.08.2021 Adv. Arun G. Deshmukh REGD. No. 11252 B.Com., LLB. ADVOCATE HIGH COURT NOTARY GOVT. OF INDIA Office: Shop No.1 Vinayak Darshar Dadar (W), Mumbai - 400 028.

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that **Late Mrs. Sushma R. Nijhawan,** member of the oonam Nagar Building No. B-1 & B-2 Coperative Housing Society Ltd., owner of Flat No. B-1/101, Phase-III, Shanti Park, Mira Road (East), Dist. Thane, died intestate on 20/04/2021. Mrs. Seema Mehendra Jain, Mrs. Sapna Ramnath Karande, Mrs. Varsha Rakesh Sharma, Mr. Vishal Ramesh Nijhawan & Mr. Vikas Ramesh Nijhawan, the legal heirs of the deceased released their undivided share in espect of the said flat belonging to the deceased in favour of Mr. Ramesh Mulraj Nijhawan, the husband and another legal heir of the deceased by executing a registered Deed of Release dated 10/06/2021. Mr. Ramesh Mulraj Nijhawan is laiming transfer of shares and interest in the apital/property of the society belonging to the eceased. Claims and objections is hereby invited from the other legal beirs and successors of the eceased if any for the transfer of the shares and terests in the capital/property belonging to the eceased. The claimants/ objectors may inform to undersigned within period of 15 days from the publication of this notices failing which the society will transfer the shares and interest in the capital/ property of the society belonging to the leceased and thereafter any claim or objection will not be considered.

K. R. Tiwari, Advocate, Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane.

जाहिर सुचना

श्रध्धा सिध्धीनाथ ज**ठार** राहणार वेत.एल. जठार चाळ, रूम नं. २ बोरसावाडा रोड, एल. टी. नगर, पोयसर डेपोजवळ, कांदिवली (वेस्ट), मुंबई-४०००६७. जाहीर करते की माझे परि सिध्धीनाथ दत्तात्रय जठार यांचा मृत्यु दि २५/१२/२०२० रोजी झाला. त्यांचे नावावर

BAJAJ RE CNG 4S (MH47AJ4245) Chassis No. MD2A27AY6KWM37944 Engine No. AZYWKM82056

ऑटो रिक्षा रजीस्टर्ड आहेत. ज्याचे कानुनन वारिस मी **श्रध्वा सिध्वीनाथ जठार** आहे आणि माद्रे नावावर टान्सफर करण्यासाठी R.T.O. BORIVALI) येथे अर्ज केला आहे. जर कोणाला काही हरकत असल्यास त्यांनी **१**५ दिवसांचे आत R.T.O. BORIVALI MUMBAL येथे संपर्क करावा

जाहीर नोटीस

या नोटीसव्दारे असे सुचित करण्यात येत आहे की, कै. प्रकाश सदाशिव राणे, राहणार अ/२६, सागर दर्शन को-ऑ.हौ. सोसायटी, आदर्श नगर, वरळी मुंबई-४०००३०, यांचे दिनांक २३/ ०२/२०२० रोजी निधन झाले आहे त्यांची पत्नी श्रीमती रत्नप्रभा प्रकाश राणे यांनी गिरणी कामगार सदनिके संदर्भात वारस दाखला देण्याबाबत ओल्ड कस्टम कलेक्टर कार्यालयात अर्ज केलेला आहे. तरी याबद्दल कोणाचाही कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी वरील पत्यावर ०७ दिवसाच्या आत संपर्क साधावा.

ॲड. मनोज छीपा वकील उच्च न्यायालय,

पत्ता: शॉप नं.१५, कोंडाजी चाळ नं.३, टाटा हॉस्पीटलजवळ, परेल, भोईवाडा, मुंबई-४०००१२



नोंदणीकृत कार्यालय: ॲक्सिस बँक लि., त्रिशूल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डनजवळ, एलिस ब्रिज, अहमदाबाद – ३८० ००६. शाखेचा पत्ता: ॲक्सिस बँक लि., ३ रा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी-१, एमआयडीसी, ऐरोली नॉलेज पार्क, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई–४०० ७०८

मागणी

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,२००२ (सरफेसी ॲक्ट) आणि सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या सेक्शन १३(२) अंतर्गत रुल ३(१) सह

ऑक्सिस बँक लि. मध्ये असलेली खाली नमूद करण्यात आलेली खाती अनुत्पादक (एनपीए) ठरविण्यात आलेली आहेत, त्यावरुन बँकेने सरफेसी ॲक्टच्या सेक्शन १३(२) नुसार खाली नमूद तारखांना सूचना जारी केल्या आहेत. खाली नमूद करण्यात आलेले कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार / जामीनदार यांच्या अलिकडे माहित असलेल्या पत्यावर सदर नोटीसा बजावण्यात असफल ठरल्याने सर्व संबंधितांच्या माहितीसाठी सदर नोटीस प्रसिध्द करण्यात येत आहे. खाली नमूद करण्यात आलेल्का त्राने एक एव्यात आलेल्या द्राने रक्कम, करारात नमूद करण्यात आलेल्या द्राने रक्कम, करारात नमूद करण्यात आलेल्या द्राने रक्कम, परत करण्याच्या तारखेपर्यंतचे कर्ज / आणि अन्य करार आणि त्यानुसार संबंधित व्यक्तींनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार भविष्यातील व्याजासह ॲक्सिस बँक लि. याना परत करावी. सदर करार आणि कागदपत्रे यानुसार कर्जदारांची बांधिलकी म्हणून खाली दिल्याप्रमाणे त्यांच्या नावापुढे नमूद करण्यात आलेल्या मालमत्ता ॲक्सिस बँक लि. च्या ताब्यात आलेल जर संबंधित कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार / जामीनदार **ॲक्सिस बँक ति.** ला सदर रक्कम परत करण्यास असफल ठरले तर, खाली नमूद केलेल्या तारण मालमत्ताच्या संदर्शन पश् आणि लागू होणारे रुल्स यांसह संबंधित कर्जदार/ सह-कर्जदार / सहा-कर्जदार / जामीनदार यांच्या खर्च आणि परिणामांसह जोखमीवर कारवाई करण्याचा **ॲक्सिस बँक**

दिनांक: २८.०७.२०२१

अ. क्र.	शाखेचे नांव आणि कर्जदाराचे, सह–कर्जदाराचे,		अ. शाखेचे नाव आणि	। कर्जदाराचे, सह–कर्जदाराचे,	शकत नाही.
	गहाणदाराचे व जामीनदाराचे नाव आणि पत्ता	येणे रक्कम		जामीनदाराचे नाव आणि पत्ता	येणे रक्कम
	कर्जाचा प्रकार आणि कर्ज खाते क्र. मागणी नोटीसीची तारीख	एनपीएची तारीख	कर्जाचा प्रकार आणि कर्ज खाते क्र	. मागणी नोटीसीची तारीख	एनपीएची तारीख
	खेचे नांव : ठाणे आरएसी कैलाश हरीश पडीयार, जी ४०१, यश आनंद सोसायटी, विष्णू नगर, शिवाजी पेठ, नौपाडा, ठाणे, पश्चिम ठाणे –	रु. २५,३१,३७९/– (रु. पंचवीस लाख एकतीस हजार तीनशे एकोणऐंशी फक्त) दि. ३०/०४/२०२१ रोजी, (दि. ३०/०४/२०२१ पर्यंत लागू	१२ शाखेचे नाव : ठाणे आरएसी	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	रु ३७,६४,८८८/- (रु सदोतीस लाख चौसष्ट हजार आ
		केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. ३०/०४/२०२१ पासून	1 1 "	प ऑफ, कंपनीची जमीन टी, सीएचएस बिल्डींग एलटी३१, विजय ोरी पूर्व मुंबई–४०००५९ , आणि तसेच : फ्लॅट नं. १०४, पहिला	अठ्ठ्याऐंशी फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२० पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०
ਗਾ	गे–४००६० १ .	संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज	मजला, बिल्डींग नं. बी–२५, ऋषभ टॉवर सीएचएस		पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.
	लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी- PCR032701576783 मागणी नोटीस : ०३/०५/२०२१	एनपीएची तारीख : १७/०३/२०२१	होम लोन-PHR032704247988	मागणी नोटीस : २३/०४/२०२१	एनपीएची तारीख : १२/०१/२०२१
-	ाण मालमतेचा तपशील : शॉप नं. १, तळ मजला, चिंतामणी अपार्टमेंट, जुना आग्रा रोड, दगडी शाळेसमोर, चाराई ठा	**	-		j रुपपार्था साराख : १२७०१ २०२१ b, मीरा रोड (पूर्व) ठाणे–४०११०७, बांधकाम क्षेत्रफळ ४६.१७ चौ. मी.
	खे चे नाव : कल्याण एएससी क्रिष्ण डी कालीरमण, २) प्रिती रणबीर सिंग, आर नं. ५०३, ए विंग, प्लॉट नं. ९, मारुती टॉवर, सेक्टर ५	रु. १०,४९,६६१/– (रु. दहा लाख एकोणपन्नास हजार सहाशे एकसष्ट फक्त) दि. ३०/०४/२०२१ रोजी, (दि. ३०/०४/२०२१ पर्यंत लाग्	१३ शाखेचे नांव : ठाणे आरएसी		रु. २५,५९,२४१/– (रु. पंचवीस लाख एकोणसाठ हजार व
क	ब्बोली, कामोथे नवी मुंबई–४१०२१८, आणि तसेच : फ्लॅट नं. ६११, ६वा मजला, विंग ई, बेलनतारा पाताळगगा	केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. ३०/०४/२०२१ पासून		होनमुखे, रुम नं. २०१, २रा मजला, चंद्रभागा फेज-II, श्री	एक्केचाळीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२
দা	यर स्टेशनजवळ, गाव खुर्द रसायनी, तालुका पनवेल, जि. रायगड–४१०२०७.	संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज		कल्याण (पश्चिम)–४२१३०६. आणि तसेच : २, मोहव विठू म्हात्रे	पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.
ПE	होम लोन – PHR057402620214 मागणी नोटीस ः ०३/०५/२०२१ एण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ६११, ६वा मजला, विंग ई, बेलनतारा पाताळगंगा फायर स्टेशनजवळ, गाव खुर्द	एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१		टेमणिवली कल्याण (पूर्व)–४२१३०६. आणि तसेच : फ्लॅट नं.	3 -
	, चटई क्षेत्रफळ +४.६०० चौ. मी., बाल्कनीचे विशेष क्षेत्रफळ +१.४८५ चौ. मी. कपाट.	((14 II), (11g4) 114(), 111 (14 IO O) 12 (20. 4)/ 1/00 (0.000 4).		न्डींग, गाव देवरुंग, तालुका भिवंडी, जि. ठाणे–४२१३०२.	
	खेचे नाव : विरार एएससी	रु. १२,३३,४६०/ – (रु. बारा लाख तेहेतीस हजार चारशे साठ फक्त) दि.	होम लोन-PHR032704285219	मागणी नोटीस : २३/०४/२०२१	एनपीएची तारीख : ११/०३/२०२१ भवंडी, जि. ठाणे–४२१३०२ येथे स्थित, चटई क्षेत्रफळ ५४७.१६६ चौ.
	सुरेश भाऊराव मोरे, ए/४०४, ट्रिनिटी गार्डन, वसंत नगरी, वसई पूर्व ठाणे–४०१२०८, आणि तसेच : रो हाऊस ०५, तळ+१ला मजला, वासुदेव विहार रो हाऊस, आयटीआय अबड लिंक रोड, नाशिक–४२२००३	२०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण	वह शाखेचे नाव : मीरा रोड एएससी	ाला, विग–१, बिल्डाग ४, युदीयन बिल्डाग, गांव देवरमा, सालुवम ।	1
1.	ज्ञ, राळ १ विता नेजला, बायुद्धव वितर रा हाउँगरा, जावदालाव जवल लिक रात, नारावर व ११२००२.	रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.		ान सन्तरका वैजीमोञ्च कमा नं ९ ०६ नियार मार्टन अगमणी	रु. २०,६१,७०९/ – (रु. वीस लाख एकसष्ट हजार सातशे नऊ फक्त २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केट
	लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी – LPR002300969558 मागणी नोटीस : २४/०४/२०२१	एनपीएची तारीख : ११/०१/२०२१		सेच : फ्लॅट नं. ५०२, ५वा मजला, बिल्डींग नं. ७, अमृत योग,	व्याजासहात) आधक त्यावराल दि. २०/०४/२०२१ पासून
गह	ाण मालमत्तेचा तपशील : रो हाऊस नं. ०५, तळ+ १ला मजला, वासुदेव विहार रो हाऊस, आयटीआय अंबड लिंक र	ड, नाशिक–४२२००३. बांधकाम क्षेत्रफळ ९६८.४० चौ. फू	सखाराम बाबा संकृल, विरार, पश्चिम ठाणे–४०१३।	· ·	रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.
	खेचे नांव : ठाणे आरएसी	रु. १,००,३४,४३३/– (रु. एक कोटी चौतीस हजार चारश तेहेतीस	होम लोन-PHR057304251719	मागणी नोटीस : २४/०४/२०२१	एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१
	हितेश प्रवीणचंद्र वेद, २) हिना हितेश वेद, ३) पौर्णिमा प्रवीणचंद्र वेद, फ्लॅट नं. ६०२, आणि ६०२ ए, ६वा ाला, सी ब्लॉक, गोबिंद छाया सीएचएस लि, ब्लॉक, सी विंग, प्रेम नगर, बिल्डींग नं. ७, गाव इकसर बोरिवली (प.)			नजला, बिल्डींग नं. ७, अमृत योग, सखाराम बाबा संकूल, विरार, प	1 1 1
	€-800082	संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज	११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११<		रु. ७,०६,७६९/– (रु. सात लाख सहा हजार सातशे एकोणसत्तर प
	लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी – LPR032703038385 मागणी नोटीस : २३/०४/२०२१	एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१	१) रविंदर अजित सिंग, २) परवेंदर कौर रविंदर		दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू के
	ाण मालमतेचा तपशील : फ्लॅट न. ६०२, आणि ६०२ ए, ६वा मजला, सी ब्लॉक, गोबिंद छाया सीएचएस लि.बिल्ह र्व. १९०० वर्ग सुरोति संबंदी संस्कृत के प्राप्त १९५५ में पर	ंग, ब्लॉक, सी विंग, प्रेम नगर, बिल्डींग नं. ७, गाव इकसर बोरिवली (प.)		, आणि तसेच : फ्लॅट नं. ००५, तळ मजला, बिल्डींग नं. एम ७	व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.
\vdash	ई–४०००९२, प्रत्येकी अंदाजे बांधकाम क्षेत्रफळ ४४५ चौ. फू		,शुभ क्लस्टर, ४ सीएचएसएल, बेटेगांव, टाटा हाऊ।	**	
	<mark>खेचे नांव : नवी मुंबई एएससी मनोहर रामदास पवार, २) शितल मनोहर पवार,</mark> फ्लॅट नं. १०४, बी विंग, सुरजी–धाम सीएचएस लि., प्लॉट नं.	रु. १७,१७,९९९/– (रु. सतरा लाख सतरा हजार नऊशे एकोणीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू	होम लोन-PHR057304612593	मागणी नोटीस : २४/०४/२०२१	एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१
बी-	-४९, सेक्टर –२०, ऐरोली नवी मुंबई–४०० ७०८, आणि तसेच : श्रीराम पॉलिंटक्निक, सिडको सेट नं. ३, ऐरोली,	केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट न. ००५, तळ ४६५ चौ. फू.	मजला, बिल्डाग न. एम ७, शुभ क्लस्टर, ४ सीएचएसएल, बेटेगाव,	टाटा हाऊसिंग रोड, बोईसर, पूर्व, पालघर, ठाणे–४०१५०१, चटई क्षे
नर्व	मुंबई-४०० ७०८.	संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१	१६ शाखेंचे नाव : मीरा रोड एएससी		रु. २४,४०,९४३/- (रु. चोवीस लाख चाळीस हजार नऊशे त्रेच
H	लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी - LPR086102949183 मागणी नोटीस : २४/०४/२०२१	· · · · · · · · · · · · · · · · · · ·		ल पार्क, बाबा संकुलजवळ, ओस्तवाल नगरी वसई, नालासोपारा,	फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत
	ाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. १०४, बी विंग, सुरजी—धाम सीएचएस लि., प्लॉट नं. बी—४९, सेक्टर —२०, ऐरो		पूर्व ठाणे–४०१२०९, आणि तसेच : फ्लॅट नं. ०९ अलकापुरी रोड, सयुक्त नगर, आचोळे, नालासोपारा	, तळ मजला, बिल्डींग नं. १०, टाईप प्रेम आनंद सीएचएसएल,	केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ प सपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.
	<mark>खेचे नाव : मुंबई आरएसी</mark> अस्मिता अशोक हिंदलेकर, २) अनिकेत अशोक हिंदलेकर, ११, ४था मजला, बन्सीलाल, ६४ बी. जे. एस. एस.	रु. २९,५०,५६७/– (रु. एकोणतीस लाख पन्नास हजार पाचशे सदुसष्ट फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी,(दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू	अलकापुरा राड, संयुक्त नगर, आचाळ, नालासापारा		
	ी, ऑपेरा हाऊस चर्नी रोड, गिरगाव, मुंबई–४००००४, आणि तसेच : फ्लॅट न. ४०१, ४था मजला, । विंग, बिल्डींग	केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून	होम लोन-PHR057304901807	मागणी नोटीस : २४/०४/२०२१	एनपीएची तारीख : ११/०३/२०२१
न.	२, वीणा डायनास्टी, ब्रॉडवे मॉल आणि एव्हरशाईन सिटी शेवटचा स्टॉपजवळ, वसई (पूर्व)–जि. ठाणे–४०१२०८.	संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.	गहाण मालमतेचा तपशील : फ्लंट न. ०१, तळ म क्षेत्रफळ ५२.०४ चौ. मी.	जला, बिल्डींग न. १०, टाईप प्रेम आनंद सीएचएसएल, अलकापुरी	रोड, सयुक्त नगर, आचोळे, नालासोपारा, पूर्व, ठाणे–४०१२०९, बांध
	होम लोन – PHR000403215674 मागणी नोटीस : २३/०४/२०२१	एनपीएची तारीख : ११/०१/२०२१	१ शाखेंचे नाव : कल्याण एएससी		रु. १३,७२,७४२/ – (रु. तेरा लाख बाहत्तर हजार सातशे बेचाळीस प
	ाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ४०१, ४था मजला, । विंग, बिल्डींग नं.२, वीणा डायनास्टी, ब्रॉडवे मॉल आणि एव्हरशाई १००५	ा सिटी शेवटचा स्टॉपजवळ, वसई (पूर्व)–जि. ठाणे–४०१२०८. चटई क्षेत्रफळ			दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत लागू केट
-	९ चौ. फू. खेचे नांव : मुंबई आरएसी	रु. १०,९९,७५९/— (रु. दहा लाख नव्याण्णव हजार सातशे एकोणसाठ	श्रीराम शाळेजवळ नवी मुंबई–४००७०८, आणि त साईबाबा मंदिराजवळ, गणपती मंदिर रोड, टिटवाळा	(क्रि.) (१२०६ क्र.) ६वा मजला, श्री गणराया अपार्टमेंट, श्री	व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ पासून रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.
	खप गाय - नुषड़ जारएता दिनेशकुमार रामरुधे जयस्वाल, २) अनिता दिनेश कुमार आर जयस्वाल, रुम नं. ५३–१/३, हिम्मत नगर, व्ही.	फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी,(दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू			-
	य. टी. कॉलेजवळ सॉल्ट पॅन रोड, वडाळा(पूर्व)-४०००३७. आणि तसेच : फ्लॅट नं. २४०८, २४ वा मजला,	केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज	होम लोन-PHR057402947175	मागणी नोटीस : २३/०४/२०२१	एनपीएची तारीख : ०४/०१/२०२१
	वेंग, रिअल इस्टेट प्रकल्प मॅरेथॉन नेक्सवर्ड–ऑरा १, "मॅरेथॉन नेक्सवर्ड" ऑरा बिल्डींग, मॅरेथॉन नेक्सवर्ड संपूर्ण ल्प, बेटावर्ड, गावदेवी रोड, डोंबिवली (पूर्व)–४२१२०२.	राष्ट्री रका वा नरा १०० वर नवराज वर राष्ट्रशार शुनार व्यावा	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ६०२, ६वा म क्षेत्रफळ २.९३ चौ. मी. आणि मोकळ्या टेरेसचे क्षेत्रप		याण, जि. ठाणे येथे स्थित, चटई क्षेत्रफळ ३४.९९ चौ. मी., केवळ बाल्व
L			१८ शाखेचे नांव : कल्याण एएससी	7. Y. Al. II.	रु. १८,२४,८८४/- (रु. अठरा लाख चोवीस हजार आठशे चौर
	होम लोन – PHR000403364256 मागणी नोटीस : २३/०४/२०२१ ग्ग मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. २४०८, २४ वा मजला, v विंग, रिअल इस्टेट प्रकल्प मॅरेथॉन नेक्सवर्ड ऑरा–१, "मॅरे	एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१	1 1 1	क जगताप , शंकर मंदिराजवळ, १/तळ मजला, श्री कृष्ण भुवन,	फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत
	।ण मालमत्तवा तपशाल : फ्लाट न. २४०८, २४ वा मजला, v ावग, ।रअल इस्टट प्रकल्प मस्थान नक्सवड आरा− १, मस्र ल्हा ठाणे येथे स्थित, चटई क्षेत्रफळ १९.६२ चौ. मी. आणि बाल्कनीचे चटई क्षेत्रफळ २.७० चौ. मी.	गान नक्सवङ्कारा । मरथान नक्सवङ् संपूर्ण प्रकल्प, गाव बटावङ, तालुका ठाण,	रतनबाई कंम्पाऊंड, स. नं. ठाणे–४००६०४, आ र्रि	गे तसेच : फ्लॅट नं. ५२, ६वा मजला, बिल्डींग नं. ए–१, "रुबी"	केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ प संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.
977	खेचे नाव : विरार एएससी	रु. ११,२७,६०१/– (रु. अकरा लाख सत्तावीस हजार सहाशे एक फक्त)	बिल्डींग, श्रीजी ऑरा कॉम्प्लेक्स् दहिवली, तरटे रोड	, कर्जत– ४१०१०१.	
	मुन्ना कुमार वर्मा, २) रुबी मुन्ना कुमार वर्मा, रुम नं. ३८३९, भैय्या पाडा, दुर्गा नगर, शिवलिंग गल्ली, तारापूर्ती,	दि. २०/०४/२०२१ रोजी,(दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या	होम लोन-PHR057403626922	मागणी नोटीस : २३/०४/२०२१	एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१
۹)	ईसर, पालघर–४०१५०६, आणि तसेच : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, लॉली क्लासिक बिल्डींग, गणेश नेगर,	व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून सपूर्ण	गहाण मालमतेचा तपशील : फ्लॅट न ५२,	हता मजला बिल्डींग न ए-९ "रुबी" बिल्डींग श्रीजी ऑर	ा प्रकल्प्, गाव दहिवली, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथे जि
१) भोः		रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.		(41 14(1), 14(0)) 1. (), (41 14(0)), XIIII 011(
१) भोः	टकर पाडा, भोईसर, पालघर, ठाणे–४०१५०१.		चटई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी.,	441 - 14(C)1, 14(C)1, 15(T), C41 - 14(C)1, 2141 - O)(C	- -
9) भोः का	टकर पाडा, भोईसर, पालघर, ठाणे–४०१५०१. होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२१	एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१	चर्ट्ड क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी		
9) भोः का	टकर पाडा, भोईसर, पालघर, ठाणे–४०१५०१. होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२१ गण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक	एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चर्टई क्षेत्रफळ ३३५ चौ. फू	चर्ट्ड क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी	र, रूम ३०२, ३ रा मजला, ए विंग, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी, मुंब्रा	फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत
9) भोः का गह	टकर पाडा, भोईसर, पालघर, ठाणे–४०१५०१. होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२१ ाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी	एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चटई क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रु. १५,९१,१३०/– (रु. पंधरा लाख एक्क्वाण्णव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू	चटई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभा		फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत
9) भोः का गह	टकर पाडा, भोईसर, पालघर, ठाणे–४०१५०१. होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२१ गण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी धर्मेंद्र कुमार सिंग, २) ममता धर्मेंद्र सिंग, फ्लॅट नं. बी–४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, नासोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), क्सई–४०१ २०९. आणि तसेच : फ्लॅट	एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चटई क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रु. १५,९१,१३०/– (रु. पंधरा लाख एक्कवाण्णव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून	चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभाः कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६ १२.	र, रूम ३०२, ३ रा मजला, ए विंग, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी, मुंब्रा	फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.
9) भोः का गह	टकर पाडा, भोईसर, पालघर, ठाणै–४०१५०१. होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२१ हाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेंचे नांव : विरार एएससी धमेंद्र कुमार सिंग, २) ममता धमेंद्र सिंग, फ्लॅट नं. बी–४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, नासोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), वसई–४०१ २०९. आणि तसेच : फ्लॅट ६०३, सी विंग, गिरनार बिल्डींग, यशवंत विवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, नालासोपारा (पूर्व)–४०१२०९.	एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चट्ई क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रु. १५,९१,१३०/– (रु. पंधरा लाख एक्क्वाण्णव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.	चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभा कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६१२. होम लोन–PHR057403941658	र, रूम ३०२, ३ रा मजला, ए विंग, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी, मुंब्रा मागणी नोटीस : २४/०४/२०२१	फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: १२/०१/२०२१
9) भोः का गह शा 9) नात नं	टकर पाडा, भोईसर, पालघर, ठाणे–४०१५०१. होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२१ हाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी धर्मेंद्र कुमार सिंग, २) ममता धर्मेंद्र सिंग, फ्लॅट नं. बी–४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, नासोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), वसई–४०१ २०९. आणि तसेच : फ्लॅट ६०३, सी विंग, गिरनार बिल्डींग, यशवंत विवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, नालासोपारा (पूर्व)–४०१२०९. होम लोन – PHR002304139366 मागणी नोटीस : २३/०४/२०२१	एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चटई क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रु. १५,९१,१३०/– (रु. पंधरा लाख एक्काणणव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१	चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभा कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६ १२. होम लोन–PHR057403941658 गहाण मालमत्तेचा तपशील : पलॅट नं. २०३, २ रा	र, रूम ३०२, ३ रा मजला, ए विंग, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी, मुंब्रा	फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ प् संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: १२/०१/२०२१ चटई क्षेत्रफळ २१.०८ चौ.मी.
9) भोः का गह शा 9) नाव नं.	टकर पाडा, भोईसर, पालघर, ठाणे–४०१५०१. होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२१ हाण मालमतेचा तपशील : फलॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी धर्मेंद्र कुमार सिंग, २) ममता धर्मेंद्र सिंग, फ्लॅट नं. बी–४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, नासोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), वसई–४०१ २०९. आणि तसेच : फलॅट ६०३, सी विंग, गिरनार बिल्डींग, यशवंत विवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, नालासोपारा (पूर्व)–४०१२०९. होम लोन – PHR002304139366 मागणी नोटीस : २३/०४/२०२१ हाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ६०३, सी विंग, बिल्डींग नं. १, गिरनार हाईटस् बिल्डींग, सेक्टर–VI, यशवंत	एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चटई क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रु. १५,९१,१३०/– (रु. पंधरा लाख एक्काणणव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१	चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभा कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६ १२. होम लोन–PHR057403941658 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. २०३, २ रा	र, रूम ३०२, ३ रा मजला, ए विंग, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी, मुंब्रा मागणी नोटीस : २४/०४/२०२१ मजला, साकार रेसिडेन्सी, गाव नेरळ, तालुका कर्जत, जि. रायगड.	फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ प संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: १२/०१/२०२१ चटई क्षेत्रफळ २१.०८ चौ.मी. रु. १८,४६,६२६/– (रु. अठरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे स फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत
9) भोः का गह शा १) नाव नं.	होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२१ ाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी धर्मेंद्र कुमार सिंग, २) ममता धर्मेंद्र सिंग, फ्लॅट नं. बी-४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, आसोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), वसई-४०१ २०९. आणि तसेच : फ्लॅट ६०३, सी विंग, गिरनार बिल्डींग, यशवंत विवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, नालासोपारा (पूर्व)–४०१२०९. होम लोन – PHR002304139366 मागणी नोटीस : २३/०४/२०२९ ाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ६०३, सी विंग, बिल्डींग नं. १, गिरनार हाईटस् बिल्डींग, सेक्टर-VI, यशवंत १९२९, बांधकाम क्षेत्रफळ ४७५ चौ.फू.	एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चर्ट्स क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रु. १५,९१,१३०/– (रु. पंधरा लाख एक्कचाण्णव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ वेवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, गांव अकोले, नालासोपारा (पूर्व)– रु. १८,३१,६७२/– (रु. अठरा लाख एकतीस हजार सहाशे बहातर	चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभा कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६ १२. होम लोन–PHR057403941658 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. २०३, २ रा २० शाखेचे नांव : कल्याण एएससी १) माला उमेश तिवारी, २) गंगा शिवबहादूर पांडे	र, रूम ३०२, ३ रा मजला, ए विंग, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी, मुंब्रा मागणी नोटीस : २४/०४/२०२१	फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ प संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: १२/०१/२०२१ चटई क्षेत्रफळ २१.०८ चौ.मी. रु. १८,४६,६२६/- (रु. अठरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे स फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ पर्यंत
9) भोः का गह शा 9) नात नं.	टकर पाडा, भोईसर, पालघर, ठाणे–४०१५०१. होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२१ हाण मालमतेचा तपशील : फलॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी धर्मेंद्र कुमार सिंग, २) ममता धर्मेंद्र सिंग, फ्लॅट नं. बी–४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, नासोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), वसई–४०१ २०९. आणि तसेच : फलॅट ६०३, सी विंग, गिरनार बिल्डींग, यशवंत विवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, नालासोपारा (पूर्व)–४०१२०९. होम लोन – PHR002304139366 मागणी नोटीस : २३/०४/२०२१ हाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ६०३, सी विंग, बिल्डींग नं. १, गिरनार हाईटस् बिल्डींग, सेक्टर–VI, यशवंत	एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चर्ट्स क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रु. १५,९१,१३०/– (रु. पंधरा लाख एक्कचाण्णव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ वेवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, गांव अकोले, नालासोपारा (पूर्व)– रु. १८,३१,६७२/– (रु. अठरा लाख एकतीस हजार सहाशे बहातर फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू	चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभा कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६ १२. होम लोन–PHR057403941658 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. २०३, २ रा २० शाखेचे नांव : कल्याण एएससी १) माला उमेश तिवारी, २) गंगा शिवबहादूर पांडे भिवंडी, ठाणे–४००६०१ आणि तसेच : फ्लॅट नं. अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे–४२१६०१. अ	र, रूम ३०२, ३ रा मजला, ए विंग, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी, मुंब्रा	केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ प संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : १२/०१/२०२१
(4) (4) (4) (4) (5) (6) (7) (8) (8) (8) (8) (8) (8) (8) (8) (8) (8) (8) (8) (8) (8) (8) (8) (8) (8) (8) (9) (10) (11) (12) (13) (14) (15) (16) (17) (18) (18) (18) (18) (18) (18) (18) (18) (18) (18) (18) (18) (18) (18) (18) (18) (18) (18)	होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२९ ाण मालमत्तेचा तपशील : फलॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी धमेंद्र कुमार सिंग, २) ममता धमेंद्र सिंग, फलॅट नं. बी-४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, नासोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), वसई-४०१ २०९. आणि तसेच : फलॅट ६०३, सी विंग, गिरनार बिल्डींग, यशवंत विवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, नालासोपारा (पूर्व)-४०१२०९. होम लोन – PHR002304139366 मागणी नोटीस : २३/०४/२०२९ ाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ६०३, सी विंग, बिल्डींग नं. १, गिरनार हाईटस् बिल्डींग, सेक्टर-VI, यशवंत (१२०९. बांधकाम क्षेत्रफळ ४७५ चौ.फू. खेचे नांव : उाणे आरएसी जालिंदर अनंता नवले, फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आकेंड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, क्बोली, नवी मुंबई-४१०२१८. आणि तसेच : एसएस-॥ रूम नं. ८६६, तळमजला, सेक्टर-१५, कोपरखेराणे,	एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चर्ट्स क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रु. १५,९१,१३०/– (रु. पंधरा लाख एक्कचाण्णव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ वेवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, गांव अकोले, नालासोपारा (पूर्व)– रु. १८,३१,६७२/– (रु. अठरा लाख एकतीस हजार सहाशे बहातर	चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभार कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६१२. होम लोन–PHR057403941658 गहाण मालमत्तेचा तपशील : पलॅट नं. २०३, २ रा	र, रूम ३०२, ३ रा मजला, ए विंग, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी, मुंब्रा मागणी नोटीस : २४/०४/२०२१ मजला, साकार रेसिडेन्सी, गाव नेरळ, तालुका कर्जत, जि. रायगड. , रूम नं. २०५, २ रा मजला, सिद्धी विनायक अपार्टमेंट, काल्हेर, १०६, ७ वा मजला, बिल्डींग 'बी३', प्रेम नारायण रेसिडेन्सी, गांव ितसेच : रूम नं. ६, चौबे चाळ, हनुमान मंदिराजवळ, सावरकर	फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ प् संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: १२/०९/२०२१ चटई क्षेत्रफळ २१.०८ चौ.मी. रु. १८,४६,६२६/– (रु. अठरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे स फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ प् संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.
9) 中記 する ** <td>होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२१ ाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी धमेंद्र कुमार सिंग, २) ममता धमेंद्र सिंग, फ्लॅट नं. बी-४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, नासोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), वसई-४०१ २०९. आणि तसेच : फ्लॅट ६०३, सी विंग, गिरनार बिल्डींग, यशवंत विवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, नालासोपारा (पूर्व)-४०१२०९. होम लोन – PHR002304139366 मागणी नोटीस : २३/०४/२०२१ ाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ६०३, सी विंग, बिल्डींग नं. १, गिरनार हाईटस् बिल्डींग, सेक्टर-VI, यशवंत :१२०९ वांधकाम क्षेत्रफळ ४७५ चौ.फू. खेचे नांव : उगणे आरएसी जालिंदर अनंता नवले, फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आकेंड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, कंबोली, नवी मुंबई-४१०२१८. आणि तसेच : एसएस-॥ रूम नं. ८६६, तळमजला, सेक्टर-१५, कोपरखैराणे, वंत विद्यापीठ, नवी मुंबई-४००७०९.</td> <td>एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चर्ट्स क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रु. १५,९१,१३०/– (रु. पंथरा लाख एक्क्याण्णव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ वेवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, गांव अकोले, नालासोपारा (पूर्व)– रु. १८,३१,६७२/– (रु. अठरा लाख एकतीस हजार सहाशे बहात्तर फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.</td> <td>चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभाः कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६१२. होम लोन–PHR057403941658 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. २०३, २ रा १० शाखेचे नांव : कल्याण एएससी १) माला उमेश तिवारी, २) गंगा शिवबहादूर पांडे भिवंडी, ठाणे–४००६०१ आणि तसेच : फ्लॅट नं. । अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे–४२१६०१. अ नगर, शिवाजीवाडी, जेकेग्राम, ठाणे–४००६०६. होम लोन–PHR057404851069</td> <td>र, रूम ३०२, ३ रा मजला, ए विंग, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी, मुंब्रा</td> <td>फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ प्र संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: १२/०१/२०२१ चटई क्षेत्रफळ २१.०८ चौ.मी. रु. १८,४६,६२६/– (रु. अठरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे स् फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ प्र संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.</td>	होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२१ ाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी धमेंद्र कुमार सिंग, २) ममता धमेंद्र सिंग, फ्लॅट नं. बी-४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, नासोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), वसई-४०१ २०९. आणि तसेच : फ्लॅट ६०३, सी विंग, गिरनार बिल्डींग, यशवंत विवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, नालासोपारा (पूर्व)-४०१२०९. होम लोन – PHR002304139366 मागणी नोटीस : २३/०४/२०२१ ाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ६०३, सी विंग, बिल्डींग नं. १, गिरनार हाईटस् बिल्डींग, सेक्टर-VI, यशवंत :१२०९ वांधकाम क्षेत्रफळ ४७५ चौ.फू. खेचे नांव : उगणे आरएसी जालिंदर अनंता नवले, फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आकेंड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, कंबोली, नवी मुंबई-४१०२१८. आणि तसेच : एसएस-॥ रूम नं. ८६६, तळमजला, सेक्टर-१५, कोपरखैराणे, वंत विद्यापीठ, नवी मुंबई-४००७०९.	एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चर्ट्स क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रु. १५,९१,१३०/– (रु. पंथरा लाख एक्क्याण्णव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ वेवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, गांव अकोले, नालासोपारा (पूर्व)– रु. १८,३१,६७२/– (रु. अठरा लाख एकतीस हजार सहाशे बहात्तर फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.	चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभाः कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६१२. होम लोन–PHR057403941658 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. २०३, २ रा १० शाखेचे नांव : कल्याण एएससी १) माला उमेश तिवारी, २) गंगा शिवबहादूर पांडे भिवंडी, ठाणे–४००६०१ आणि तसेच : फ्लॅट नं. । अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे–४२१६०१. अ नगर, शिवाजीवाडी, जेकेग्राम, ठाणे–४००६०६. होम लोन–PHR057404851069	र, रूम ३०२, ३ रा मजला, ए विंग, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी, मुंब्रा	फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ प्र संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: १२/०१/२०२१ चटई क्षेत्रफळ २१.०८ चौ.मी. रु. १८,४६,६२६/– (रु. अठरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे स् फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ प्र संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.
9) भोः का गह शा १) नात नं. गह ४० शा १) का थ	होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२९ ाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी धमेंद्र कुमार सिंग, २) ममता धमेंद्र सिंग, फलॅट नं. बी-४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, नासोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), वसई-४०१ २०९. आणि तसेच : फ्लॅट ६०३, सी विंग, गिरनार बिल्डींग, यशवंत विवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, नालासोपारा (पूर्व)-४०१२०९. होम लोन – PHR002304139366 मागणी नोटीस : २३/०४/२०२१ ाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ६०३, सी विंग, बिल्डींग नं. १, गिरनार हाईटस् बिल्डींग, सेक्टर-VI, यशवंत : १२०९, वांधकाम क्षेत्रफळ ४७५ चौ.फू. खेचे नांव : ठाणे आरएसी जालिंदर अनंता नवले, फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आर्केड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, ठंबोली, नवी मुंबई-४००४०८. आणि तसेच : एसएस-॥ रूम नं. ८६६, तळमजला, सेक्टर-१५, कोपरखैराणे, वंत विद्यापीठ, नवी मुंबई-४००७०९. होम लोन – PHR032701240023 मागणी नोटीस : २३/०४/२०२१	एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चर्ट्स क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रु. १५,९१,१३०/– (रु. पंथरा लाख एक्क्याण्णव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ वेवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, गांव अकोले, नालासोपारा (पूर्व)– रु. १८,३१,६७२/– (रु. अठरा लाख एकतीस हजार सहाशे बहातर फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१	चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ ११ खोखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभाः कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६१२. होम लोन–PHR057403941658 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. २०३, २ रा शाखेचे नांव : कल्याण एएससी १) माला उमेश तिवारी, २) गंगा शिवबहादूर पांडे भिवंडी, ठाणे–४००६०१ आणि तसेच : फ्लॅट नं. अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे–४२१६०१. अन्गर, शिवाजीवाडी, जेकेग्राम, ठाणे–४००६०६. होम लोन–PHR057404851069 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ७०६, ७ वा	र, रूम ३०२, ३ रा मजला, ए विंग, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी, मुंब्रा मागणी नोटीस : २४/०४/२०२१ मजला, साकार रेसिडेन्सी, गाव नेरळ, तालुका कर्जत, जि. रायगड. , रूम नं. २०५, २ रा मजला, सिद्धी विनायक अपार्टमेंट, काल्हेर, १०६, ७ वा मजला, बिल्डींग 'बी३', प्रेम नारायण रेसिडेन्सी, गांव ितसेच : रूम नं. ६, चौबे चाळ, हनुमान मंदिराजवळ, सावरकर	फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : १२/०१/२०२१ चटई क्षेत्रफळ २१.०८ चौ.मी. रू. १८,४६,६२६/- (रु. अठरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे र फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.
9) 中記 可 10 11 12 12 13 14 15 16 17 18 18 19 20 21 22 18 22 18 23 24 25 26 27 28 29 20 20 21 22 23 24 25 26 27 28 29 20 20 21 22 23 24 25 26 27 28 29 20 20 20 21 22 <td>होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२१ ाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी धमेंद्र कुमार सिंग, २) ममता धमेंद्र सिंग, फ्लॅट नं. बी-४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, नासोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), वसई-४०१ २०९. आणि तसेच : फ्लॅट ६०३, सी विंग, गिरनार बिल्डींग, यशवंत विवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, नालासोपारा (पूर्व)-४०१२०९. होम लोन – PHR002304139366 मागणी नोटीस : २३/०४/२०२१ ाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ६०३, सी विंग, बिल्डींग नं. १, गिरनार हाईटस् बिल्डींग, सेक्टर-VI, यशवंत :१२०९ वांधकाम क्षेत्रफळ ४७५ चौ.फू. खेचे नांव : उगणे आरएसी जालिंदर अनंता नवले, फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आकेंड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, कंबोली, नवी मुंबई-४१०२१८. आणि तसेच : एसएस-॥ रूम नं. ८६६, तळमजला, सेक्टर-१५, कोपरखैराणे, वंत विद्यापीठ, नवी मुंबई-४००७०९.</td> <td>एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चर्ट्स क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रु. १५,९१,१३०/– (रु. पंथरा लाख एक्क्याण्णव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ वेवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, गांव अकोले, नालासोपारा (पूर्व)– रु. १८,३१,६७२/– (रु. अठरा लाख एकतीस हजार सहाशे बहातर फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१</td> <td>चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभाः कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६१२. होम लोन–PHR057403941658 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. २०३, २ रा २० शाखेचे नांव : कल्याण एएससी १) माला उमेश तिवारी, २) गंगा शिवबहादूर पांडे मिवंडी, ठाणे–४००६०१ आणि तसेच : फ्लॅट नं. अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे–४२९६०१. अनगर, शिवाजीवाडी, जेकंग्राम, ठाणे–४००६०६. होम लोन–PHR057404851069 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ७०६, ७ वा ग</td> <td>समणी नोटीस : २४/०४/२०२९ मजला, साकार रेसिडेन्सी, मुंब्रा मजणी नोटीस : २४/०४/२०२९ मजला, साकार रेसिडेन्सी, गाव नेरळ, तालुका कर्जत, जि. रायगड. , कम नं. २०५, २ रा मजला, सिद्धी विनायक अपार्टमेंट, काल्हेर, १०६, ७ वा मजला, बिल्डींग 'बी३', प्रेम नारायण रेसिडेन्सी, गांव जित्तसेच : रूम नं. ६, चौबे चाळ, हनुमान मंदिराजवळ, सावरकर मागणी नोटीस : २३/०४/२०२९ मजला, बिल्डींग 'बी३' आणि प्रेम नारायण रेसिडेन्सी प्रोजेक्ट, गांव उ</td> <td>फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : १२/०१/२०२१ चटई क्षेत्रफळ २१.०८ चौ.मी. रु. १८,४६,६२६/- (रु. अठरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे र फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे, चटई क्षेत्रफळ २०.१५ चौ.मी.</td>	होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२१ ाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी धमेंद्र कुमार सिंग, २) ममता धमेंद्र सिंग, फ्लॅट नं. बी-४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, नासोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), वसई-४०१ २०९. आणि तसेच : फ्लॅट ६०३, सी विंग, गिरनार बिल्डींग, यशवंत विवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, नालासोपारा (पूर्व)-४०१२०९. होम लोन – PHR002304139366 मागणी नोटीस : २३/०४/२०२१ ाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ६०३, सी विंग, बिल्डींग नं. १, गिरनार हाईटस् बिल्डींग, सेक्टर-VI, यशवंत :१२०९ वांधकाम क्षेत्रफळ ४७५ चौ.फू. खेचे नांव : उगणे आरएसी जालिंदर अनंता नवले, फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आकेंड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, कंबोली, नवी मुंबई-४१०२१८. आणि तसेच : एसएस-॥ रूम नं. ८६६, तळमजला, सेक्टर-१५, कोपरखैराणे, वंत विद्यापीठ, नवी मुंबई-४००७०९.	एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चर्ट्स क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रु. १५,९१,१३०/– (रु. पंथरा लाख एक्क्याण्णव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ वेवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, गांव अकोले, नालासोपारा (पूर्व)– रु. १८,३१,६७२/– (रु. अठरा लाख एकतीस हजार सहाशे बहातर फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१	चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभाः कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६१२. होम लोन–PHR057403941658 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. २०३, २ रा २० शाखेचे नांव : कल्याण एएससी १) माला उमेश तिवारी, २) गंगा शिवबहादूर पांडे मिवंडी, ठाणे–४००६०१ आणि तसेच : फ्लॅट नं. अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे–४२९६०१. अनगर, शिवाजीवाडी, जेकंग्राम, ठाणे–४००६०६. होम लोन–PHR057404851069 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ७०६, ७ वा ग	समणी नोटीस : २४/०४/२०२९ मजला, साकार रेसिडेन्सी, मुंब्रा मजणी नोटीस : २४/०४/२०२९ मजला, साकार रेसिडेन्सी, गाव नेरळ, तालुका कर्जत, जि. रायगड. , कम नं. २०५, २ रा मजला, सिद्धी विनायक अपार्टमेंट, काल्हेर, १०६, ७ वा मजला, बिल्डींग 'बी३', प्रेम नारायण रेसिडेन्सी, गांव जित्तसेच : रूम नं. ६, चौबे चाळ, हनुमान मंदिराजवळ, सावरकर मागणी नोटीस : २३/०४/२०२९ मजला, बिल्डींग 'बी३' आणि प्रेम नारायण रेसिडेन्सी प्रोजेक्ट, गांव उ	फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : १२/०१/२०२१ चटई क्षेत्रफळ २१.०८ चौ.मी. रु. १८,४६,६२६/- (रु. अठरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे र फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे, चटई क्षेत्रफळ २०.१५ चौ.मी.
9) भोः का गह शा नात नात नात शा केट यश गह वौ शा	होम लोन – PHR002301664190 मागणी नोटीस : २४/०४/२०२१ ाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी धमेंद्र कुमार सिंग, २) ममता धमेंद्र सिंग, फ्लॅट नं. बी-४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, नासोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), वसई-४०१ २०९. आणि तसेच : फ्लॅट ६०३, सी विंग, गिरनार बिल्डींग, यशवंत विवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, नालासोपारा (पूर्व)-४०१२०९. होम लोन – PHR002304139366 मागणी नोटीस : २३/०४/२०२१ ाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ६०३, सी विंग, बिल्डींग नं. १, गिरनार हाईटस् बिल्डींग, सेक्टर-VI, यशवंत '१२०९, बांधकाम क्षेत्रफळ ४७५ चौ.फू. खेचे नांव : ठाणे आरएसी जालिंदर अनंता नवले, फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आर्केड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, ंवत विद्यापीठ, नवी मुंबई-४००५०९. होम लोन – PHR032701240023 मागणी नोटीस : २३/०४/२०२१ ाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आर्केड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, गि पालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आर्केड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, गि पालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आर्केड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, गि पालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आर्केड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, गि. टेरेस + ६ चौ.मी. फ्लॉवर बेड तसेच स्टील्ट कार पार्किंग नं. १.	एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चर्ट्स क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रु. १५,९१,१३०/– (रु. पंथरा लाख एक्कचाण्णव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ वेवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, गांव अकोले, नालासोपारा (पूर्व)– रु. १८,३१,६७२/– (रु. अठरा लाख एकतीस हजार सहाशे बहातर फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ रु. १३,१६,१७२/– (रु. तेरा लाख सोळा हजार एकशे बाहतर फक्त) दि.	चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभा कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६१२. होम लोन–PHR057403941658 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. २०३, २ रा शाखेचे नांव : कल्याण एएससी १) माला उमेश तिवारी, २) गंगा शिवबहादूर पांडे भिवंडी, ठाणे–४००६०१ आणि तसेच : फ्लॅट नं. अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे–४२०६०६. होम लोन–PHR057404851069 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ७०६, ७ वा गं	समणी नोटीस : २४/०४/२०२९ मजला, साकार रेसिडेन्सी, मुंब्रा मजणी नोटीस : २४/०४/२०२९ मजला, साकार रेसिडेन्सी, गाव नेरळ, तालुका कर्जत, जि. रायगड. , कम नं. २०५, २ रा मजला, सिद्धी विनायक अपार्टमेंट, काल्हेर, १०६, ७ वा मजला, बिल्डींग 'बी३', प्रेम नारायण रेसिडेन्सी, गांव जित्तसेच : रूम नं. ६, चौबे चाळ, हनुमान मंदिराजवळ, सावरकर मागणी नोटीस : २३/०४/२०२९ मजला, बिल्डींग 'बी३' आणि प्रेम नारायण रेसिडेन्सी प्रोजेक्ट, गांव उ	फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : १२/०१/२०२१ चर्टई क्षेत्रफळ २१.०८ चौ.मी. रु. १८,४६,६२६/- (रु. अठरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे र फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे, चर्टई क्षेत्रफळ २०.१५ चौ.मी. रु. १७,०७,५५२/- (रु. सतरा लाख सात हजार पाचशे बावन्न दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत लागू के
9) भोः का गह शा १) नाव नं. शा १) कव यश गह चौ	होम लोन – PHR002301664190 होम लोन – PHR002301664190 प्राप्तानमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी धमेंद्र कुमार सिंग, २) ममता धमेंद्र सिंग, फ्लॅट नं. बी-४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, नासोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), वसई-४०१ २०९. आणि तसेच : फ्लॅट ६०३, सी विंग, गिरनार बिल्डींग, यशवंत विवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, नालासोपारा (पूर्व)-४०१२०९. होम लोन – PHR002304139366 पाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ६०३, सी विंग, बिल्डींग नं. १, गिरनार हाईटस् बिल्डींग, सेक्टर-VI, यशवंत (१२०९, खंधकाम क्षेत्रफळ ४७५ चौ.फू. खेचे नांव : ठाणे आरएसी जालिंदर अनंता नवले, फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आर्केड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, कंबोली, नवी मुंबई-४००५०९. होम लोन – PHR032701240023 पाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आर्केड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, मंत विद्यापीठ, नवी मुंबई-४००७०९. होम लोन – PHR032701240023 पाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आर्केड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, मी. टेरेस + ६ चौ.मी. फ्लॉवर बेड तसेच स्टील्ट कार पार्किंग नं. १. खेचे नांव : ठाणे आरएसी पुकेश सिंग,२)निलम मुकेश सिंग, साई सोसायटी, चाळ नं. २, रूम नं. ५, सांगोडा रोड, अभिलाषा पार्क, मांडा	एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चर्ट्स क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रू. १५,९१,१३०/– (रु. पंधरा लाख एक्क्वाण्णव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ वेवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, गांव अकोले, नालासोपारा (पूर्व)– रू. १८,३१,६७२/– (रु. अठरा लाख एकतीस हजार सहाशे बहातर फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ क्ळंबोली, ता. पनवेल, रायगड. बांधकाम क्षेत्रफळ २१.७५ चौ.मी. + ११ रु. १३,१६,१०२/– (रु. तेरा लाख सोळा हजार एकशे बाहतर फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या	चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., १९ शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभा कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६१२. होम लोन–PHR057403941658 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. २०३, २ रा शाखेचे नांव : कल्याण एएससी १) माला उमेश तिवारी, २) गंगा शिवबहादूर पांडे भिवंडी, ठाणे–४००६०१ आणि तसेच : फ्लॅट नं. अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे–४२०६०६. होम लोन–PHR057404851069 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ७०६, ७ वा गं	सागणी नोटीस : २४/०४/२०२१ मजला, साकार रेसिडेन्सी, गांव नेरळ, तालुका कर्जत, जि. रायगड. कम नं. २०५, २ रा मजला, सिद्धी विनायक अपार्टमेंट, काल्हेर, १०६, ७ वा मजला, बिल्डींग 'बी३', प्रेम नारायण रेसिडेन्सी, गांव गिंतसेच : रूम नं. ६, चौबे चाळ, हनुमान मंदिराजवळ, सावरकर मागणी नोटीस : २३/०४/२०२१ मजला, बिल्डींग 'बी३' आणि प्रेम नारायण रेसिडेन्सी प्रोजेक्ट, गांव र	फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : १२/०१/२०२१ चटई क्षेत्रफळ २१.०८ चौ.मी. रु. १८,४६,६२६/– (रु. अठरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे रु. १८/४६,६२६/– (रु. अठरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे रु. १८/४६/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे, चटई क्षेत्रफळ २०.१५ चौ.मी. रु. १७/०७/५२/२० (रु. सतरा लाख सात हजार पाचशे बावन्न दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत लागू के व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ पासून
(4) (4) (4) (4) (4) (5) (6) (7) (8) (9) (10) (10) (11) (12) (12) (13) (14) (15) (16) (17) (18) (18) (19) (11) (12) (13) (14) (15) (16) (17) (18) (18) (18) <	होम लोन – PHR002301664190 होम लोन – PHR002301664190 प्राप्तानमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी धमेंद्र कुमार सिंग, २) ममता धमेंद्र सिंग, फ्लॅट नं. बी-४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, नासोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), वसई-४०१ २०९. आणि तसेच : फ्लॅट ६०३, सी विंग, गिरनार बिल्डींग, यशवंत विवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, नालासोपारा (पूर्व)-४०१२०९. होम लोन – PHR002304139366 पाग मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ६०३, सी विंग, बिल्डींग नं. १, गिरनार हाईटस् बिल्डींग, सेक्टर-VI, यशवंत १९२९, वांधकाम क्षेत्रफळ ४७५ चौ.फू. खेचे नांव : ठाणे आरएसी जालिंद अनंता नवले, फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आर्केड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, ंवंत विद्यापीठ, नवी मुंबई-४००५०९. होम लोन – PHR032701240023 पाग मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आर्केड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, गि. टेरेस + ६ चौ.मी. फ्लॉवर वेड तसेच स्टील्ट कार पार्किंग नं. १. खेचे नांव : ठाणे आरएसी पुकेश सिंग,२)निलम मुकेश सिंग, साई सोसायटी, चाळ नं. २, रुम नं. ५, सांगोडा रोड, अभिलाषा पार्क, मांडा खळा (पश्चिम) अंबिवली तुर्फे वसुंदरी कल्याण-४२२६०५, आणि तसेच : फ्लॅट नं. ४०४, ४था मजला, ए विंग,	एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चर्ट्स क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रु. १५,९१,१३०/– (रु. पंथरा लाख एक्कचाण्णव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ वेवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, गांव अकोले, नालासोपारा (पूर्व)– रु. १८,३१,६७२/– (रु. अठरा लाख एकतीस हजार सहाशे बहातर फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ रु. १३,१६,१७२/– (रु. तेरा लाख सोळा हजार एकशे बाहतर फक्त) दि.	चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभाः कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६१२. होम लोन–PHR057403941658 गहाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. २०३, २ रा शाखेचे नांव : कल्याण एएससी १) माला उमेश तिवारी, २) गंगा शिवबहादूर पांडे मिवंडी, ठाणे–४००६०१ आणि तसेच : फ्लॅट नं. अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे–४२९६०१. अन्गर, शिवाजीवाडी, जेकेग्राम, ठाणे–४००६०६. होम लोन–PHR057404851069 गहाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ७०६, ७ वा ग्राथेन शिवंडी नांव : कल्याण एएससी १) शेख फिरोज रफीक, २) शेख नाजमा बानो, बिल्डींग, प्लॉट नं. १० आणि ११, दिलकाप सीएलज	सागणी नोटीस : २४/०४/२०२९ मजला, साकार रेसिडेन्सी, गुंबा मजणी नोटीस : २४/०४/२०२९ मजला, साकार रेसिडेन्सी, गाव नेरळ, तालुका कर्जत, जि. रायगड. , कम नं. २०५, २ रा मजला, सिद्धी विनायक अपार्टमेंट, काल्हेर, १०६, ७ वा मजला, बिल्डींग 'बी३', प्रेम नारायण रेसिडेन्सी, गांव जितसेच : रूम नं. ६, चौबे चाळ, हनुमान मंदिराजवळ, सावरकर मागणी नोटीस : २३/०४/२०२९ अजला, बिल्डींग 'बी३' आणि प्रेम नारायण रेसिडेन्सी प्रोजेक्ट, गांव उ	फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ पर्यंत्र प्रेयं विकलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ पर्यंत्र प्रेयं प्रकमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: १२/०९/२०२१ चटई क्षेत्रफळ २१.०८ चौ.मी. रु. १८/४६,६२६/– (रु. अठरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे स फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ पर्यंत करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे, चटई क्षेत्रफळ २०.१५ चौ.मी. रु. १७/०७/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत लागू केल्व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ पासून रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.
9) भोः का गह शा १) नाव नं. शा १) कव यश गह चौ	होम लोन – PHR002301664190 होम लोन – PHR002301664190 प्राप्तानमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, ए विंग, लाली क्लासिक बिल्डींग, गणेश नगर, मौजे काटकर, तालुक खेचे नांव : विरार एएससी धमेंद्र कुमार सिंग, २) ममता धमेंद्र सिंग, फ्लॅट नं. बी-४०५, न्यू सृष्टी बिल्डींग, गगन विहार कॉम्प्लेक्स, नासोपारा लिंक रोड, भवानी पार्क, मदर मेरी स्कूल, नालासोपारा (पूर्व), वसई-४०१ २०९. आणि तसेच : फ्लॅट ६०३, सी विंग, गिरनार बिल्डींग, यशवंत विवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, नालासोपारा (पूर्व)-४०१२०९. होम लोन – PHR002304139366 पाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ६०३, सी विंग, बिल्डींग नं. १, गिरनार हाईटस् बिल्डींग, सेक्टर-VI, यशवंत (१२०९, खंधकाम क्षेत्रफळ ४७५ चौ.फू. खेचे नांव : ठाणे आरएसी जालिंदर अनंता नवले, फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आर्केड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, कंबोली, नवी मुंबई-४००५०९. होम लोन – PHR032701240023 पाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आर्केड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, मंत विद्यापीठ, नवी मुंबई-४००७०९. होम लोन – PHR032701240023 पाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, सिल्व्हर आर्केड, प्लॉट नं. ७९, सेक्टर १६, रोडपाली, मी. टेरेस + ६ चौ.मी. फ्लॉवर बेड तसेच स्टील्ट कार पार्किंग नं. १. खेचे नांव : ठाणे आरएसी पुकेश सिंग,२)निलम मुकेश सिंग, साई सोसायटी, चाळ नं. २, रूम नं. ५, सांगोडा रोड, अभिलाषा पार्क, मांडा	एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ पालघर, जि. ठाणे–४०१५०१ येथे स्थित, चर्ट्स क्षेत्रफळ ३३५ चौ. फू रू. १५,९१,१३०/– (रु. पंधरा लाख एक्क्वाण्णव हजार एकशे तीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ वेवा टाऊनशिप, फायर ब्रिगेडजवळ, गांव अकोले, नालासोपारा (पूर्व)– रू. १८,३१,६७२/– (रु. अठरा लाख एकतीस हजार सहाशे बहातर फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख: ०९/०२/२०२१ क्वंबोली, ता. पनवेल, रायगड. बांधकाम क्षेत्रफळ २१.७५ चौ.मी. + ११ रू. १३,१६,१७२/– (रु. तेरा लाख सोळा हजार एकशे बाहतर फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण	चर्टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी., शाखेचे नांव : कल्याण एएससी १) राजेंदर महादेव कुंभार,२) शांता राजेंदर कुंभाः कॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६१२. होम लोन-PHR057403941658 गहाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. २०३, २ रा शाखेचे नांव : कल्याण एएससी १) माला उमेश तिवारी, २) गंगा शिवबहादूर पांडे भिवंडी, ठाणे–४००६०१ आणि तसेच : फ्लॅट नं. अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे–४२९६०१. अनगर, शिवाजीवाडी, जेकेग्राम, ठाणे–४००६०६. होम लोन-PHR057404851069 गहाण मालमतेचा तपशील : फ्लॅट नं. ७०६, ७ वा ग्राम्य किल्डींग, प्लॉट नं. १० आणि ११, दिलकाप सीएलज्	सागणी नोटीस : २४/०४/२०२१ मजला, साकार रेसिडेन्सी, गुंबा मागणी नोटीस : २४/०४/२०२९ मजला, साकार रेसिडेन्सी, गाव नेरळ, तालुका कर्जत, जि. रायगड. , कम नं. २०५, २ रा मजला, सिद्धी विनायक अपार्टमेंट, काल्हेर, १०६, ७ वा मजला, बिल्डींग 'बी३', प्रेम नारायण रेसिडेन्सी, गांव गिंग तसेच : रूम नं. ६, चौबे चाळ, हनुमान मंदिराजवळ, सावरकर मागणी नोटीस : २३/०४/२०२९ मजला, बिल्डींग 'बी३' आणि प्रेम नारायण रेसिडेन्सी प्रोजेक्ट, गांव उ	फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ प संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : १२/०१/२०२१ चर्टई क्षेत्रफळ २१.०८ चौ.मी. रु. १८,४६,६२६/– (रु. अठरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे स फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ पर्यंत कंसपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे, चर्टई क्षेत्रफळ २०.१५ चौ.मी. रु. १७/०७/५२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत लागू केव व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ पासून

येणे रक्कम गहाणदाराचे व जामीनदाराचे नाव आणि पत्ता एनपीएची तारीख मागणी नोटीसीची तारीख कर्जाचा प्रकार आणि कर्ज खाते क्र. रु. ३७,६४,८८८/– (रु. सदोतीस लाख चौसष्ट हजार आठशे इल्सी जे. रॅडड्रिग्स, फ्लॅट नं. २१, युनिट ११ गुप ऑफ, कंपनीची जमीन टी, सीएचएस बिल्डींग एलटी३१, विजय अठ्ठ्याऐंशी फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२९ ार, पोलिस कॅम्प समोर, मरोळ मारोशी रोड, अंधेरी पूर्व मुंबई–४०००५९**, आणि तसेच** : फ्लॅट नं. १०४, पहिला गसून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. जला, बिल्डींग न. बी–२५, ऋषभ टॉवर सीएचएसएल, साती पार्क, मीरा रोड (पूर्व)– ठाणे–४०११०७. होम लोन-PHR032704247988 मागणी नोटीस : २३/०४/२०२१ एनपीएची तारीख : १२/०१/२०२१ **इाण मालमत्तेचा तपशील** : फ्लॅट नं. १०४, पहिला मजला, बिल्डींग नं. बी–२५, रुषाभ टॉवर सीएचएसएल, शांती पार्क, मीरा रोड (पूर्व) ठाणे–४०११०७, बांधकाम क्षेत्रफळ ४६.१७ चौ. मी. रु. २५,५९,२४१/– (रु. पचवीस लाख एकोणसाठ हजार दोनशे एक्केचाळीस फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२ गणेश अशोक होनमुखे, २) शकर अशोक होनमुखे, रुम न २०१, २रा मजला, चंद्रभागा फेज-II, श्री पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ ॉम्प्लेक्स्जवळ कोळीवली, अंधारवाडी जेल रोड, कल्याण (पश्चिम)–४२१३०६. **आणि तसेच :** २, मोहव विद्र म्हात्रे पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. ळ, जाईबाई शाळा रोड, शनि मंदिराजवळ, काटेमणिवली कल्याण (पूर्व)–४२१३०६. **आणि तसेच :** फ्लॅट नं. >४, ४था मजला, विंग–ए, बिल्डींग ९, वृदावन बिल्डींग, गाव देवरुग, तालुका भिवडी, जि. ठाणे–४२१३०२. होम लोन-PHR032704285219 मागणी नोटीस : २३/०४/२०२१ एनपीएची तारीख : ११/०३/२०२१ **इाण मालमत्तेचा तपशील** : फ्लॅट नं. ४०४, ४था मजला, विंग–ए, बिल्डींग ९, वृंदावन बिल्डींग, गाव देवरुंग, तालुका भिवंडी, जि. ठाणे–४२१३०२ येथे स्थित, चटई क्षेत्रफळ ५४७.१६६ चौ. फू खिचे नाव : मीरा रोड एएससी ह. २०,६१,७०९/ – (रु. वीस लाख एकसष्ट हजार सातशे नऊ फक्त) दि २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या प्रगती नारायण खडपकर, २) नारायण गणपत खडपकर, मैरीगोल्ड रुम नं. १ ०६, विरार गार्डन, आगाशी व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण ड,बोलिनी, विरार पश्चिम –४०१३०३, **आणि तसेच :** फ्लॅट नं. ५०२, ५वा मजला, बिल्डींग नं. ७, अमृत योग, रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. खाराम बाबा संकुल, विरार, पश्चिम ठाणे–४०१३०३. मागणी नोटीस : २४/०४/२०२१ एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ **ाण मालमत्तेचा तपशील :** फ्लॅट नं. ५०२, ५वा मजला, बिल्डींग नं. ७, अमृत योग, सखाराम बाबा संकुल, विरार, पश्चिम ठाणे–४०१३०३. बिल्डींगचे चटई क्षेत्रफळ ३६.८६ चौ. मी. खेचे नाव : मीरा रोड एशससी रु. ७,०६,७६९/– (रु. सात लाख सहा हजार सातशे एकोणसत्तर फक्त) रविंदर अजित सिंग, २) परवेंदर कौर रविंदर सिंग, २ १०१ रश्मी हॉटेल पीएच १११ सीएचएस लि वगाड नगर, दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर मदेव पार्कजवळ, मीरा रोड पूर्व, ठाणे–४०११०७, **आणि तसेच :** फ्लॅट नं. ००५, तळ मजला, बिल्डींग नं. एम ७ रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. गुभ क्लस्टर, ४ सीएचएसएल, बेटेगांव, टाटा हाऊसिंग रोड, बोईसर, पूर्व, पालघर, ठाणे–४०१५०१. होम लोन-PHR057304612593 मागणी नोटीस : २४/०४/२०२१ एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ **हाण मालमत्तेचा तपशील :** फ्लॉट नं. ००५, तळ मजला, बिल्डींग नं. एम ७, शुभ क्लस्टर, ४ सीएचएसएल, बेटेगांव, टाटा हाऊसिंग रोड, बोईसर, पूर्व, पालघर, ठाणे–४०१५०१, चटई क्षेत्रफळ ६५ चौ. फू. खिचे नाव : मीरा रोड एएससी চ. २४,४०,९४३/– (रु. चोवीस लाख चाळीस हजार नऊशे त्रेचाळीस सीमा सिंग, ए ३०१, नयन गार्डन अपार्टमेंट सेंट्रल पार्क, बाबा संकुलजवळ, ओस्तवाल नगरी वसई, नालासोपारा, फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लाग् केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून ठाणे-४०१२०९, आणि तसेच : फ्लॅट नं. ०१, तळ मजला, बिल्डींग नं. १०, टाईप प्रेम आनंद सीएचएसएल, सपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. लकापुरी रोड, सयुक्त नगर, आचोळे, नालासोपारा, पूर्व, ठाणे–४०१२०९ _____ मागणी नोटीस : २४/०४/२०२१ होम लोन-PHR057304901807 एनपीएची तारीख : ११/०३/२०२१ **इाण मालमत्तेचा तपशील** : फ्लॉट नं. ०१, तळ मजला, बिल्डींग नं. १०, टाईप प्रेम आनंद सीएचएसएल, अलकापुरी रोड, सयुक्त नगर, आचोळे, नालासोपारा, पूर्व, ठाणे–४०१२०९, बांधकाम त्रफळ ५२.०४ चौ. मी. চ. १३,७२,७४२/ – (रु. तेरा लाख बाहत्तर हजार सातशे बेचाळीस फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या अपर्णा रामचद्र कुलकर्णी, २) अनत महादेव बेके, रुम नं जी-४८, साने गुरुजी मार्ग सेक्टर ४ ऐरोली नवी मुंबई, व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ पासून संपूर्ण राम शाळेजवळ नवी मुंबई–४००७०८, **आणि तसेच :** फ्लॅट नं. ६०२, ६वा मजला, श्री गणराया अपार्टमेंट, श्री रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. ईबाबा मंदिराजवळ, गणपती मंदिर रोड, टिटवाळा (पूर्व)–४२१६०५. होम लोन-PHR057402947175 मागणी नोटीस : २३/०४/२०२१ एनपीएची तारीख : ०४/०१/२०२१ **इाण मालमत्तेचा तपशील** : फ्लॅट नं. ६०२, ६वा मजला, श्री गणराया अपार्टमेंट बिल्डींग , गाव टिटवाळा, तालुका कल्याण, जि. ठाणे येथे स्थित, चटई क्षेत्रफळ ३४.९९ चौ. मी., केवळ बाल्कनीचे त्रफळ २.९३ चौ. मी. आणि मोकळ्या टेरेसचे क्षेत्रफळ २.५२ चौ. मी. रु. १८.२४.८८४/– (रु. अठरा लाख चोवीस हजार आठशे चौऱ्याऐंशी फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत लागू अशोक तुकाराम जगताप, २) अश्विनी अशोक जगताप, शंकर मंदिराजवळ, १/तळ मजला, श्री कृष्ण भुवन, केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ पासून ानबाई कम्पाऊंड, स. न. ठाणे–४००६०४, **आणि तसेच :** फ्लॅट न. ५२, ६वा मजला, बिल्डींग न. ए–१, "रुबी" सपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. ल्डींग, श्रीजी ऑरा कॉम्प्लेक्स् दहिवली, तरटे रोड, कर्जत– ४१०१०१. मागणी नोटीस : २३/०४/२०२१ होम लोन-PHR057403626922 एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ **इाण मालमत्तेचा तपशील :** फ्लॅट नं. ५२, ६वा मजला, बिर्ल्डींग नं. ए–१, "रुबी" बिल्डींग, श्रीजी ऑरा प्रकल्प्, गाव दहिवली, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथे स्थित, टई क्षेत्रफळ २८.३० चौ. मी. रु. १२,१९,४८६/– (रु. बारा लाख एकोणीस हजार चारशे शहाऐंशी **राजेंदर महादेव कुभार,२) शाता राजेंदर कुभार,** रूम ३०२, ३ रा मजला, ए विंग, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी, मुब्रा फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत लागू ॉलनी रोड, दिवा पूर्व, शहर दिवा–४००६१२. केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ पासून सपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज होम लोन-PHR057403941658 मागणी नोटीस : २४/०४/२०२१ एनपीएची तारीख : १२/०१/२०२१ **हाण मालमत्तेचा तपशील :** फ्लॅट नं. २०३, २ रा मजला, साकार रेसिडेन्सी, गाव नेरळ, तालुका कर्जत, जि. रायगड. चटई क्षेत्रफळ २१.०८ चौ.मी. खिचे नाव : कल्याण एएससी रु. १८,४६,६२६/– (रु. अठरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे सव्वीर फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत लागू माला उमेश तिवारी, २) गंगा शिवबहादूर पांडे, रूम नं. २०५, २ रा मजला, सिद्धी विनायक अपार्टमेंट, काल्हेर, केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ पासून वडी, ठाणे–४००६०१ **आणि तसेच** : फ्लॅट नं. ७०६, ७ वा मजला, बिल्डींग 'बी३', प्रेम नारायण रेसिडेन्सी, गांव सपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज टगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे–४२१६०१. **आणि तसेच** : रूम नं. ६, चौबे चाळ, हनुमान मंदिराजवळ, सावरकर ार, शिवाजीवाडी, जेकेग्राम, ठाणे–४००६०६. मागणी नोटीस : २३/०४/२०२१ होम लोन-PHR057404851069 एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ **हाण मालमत्तेचा तपशील** : फ्लॅट नं. ७०६, ७ वा मजला, बिल्डींग 'बी३' आणि प्रेम नारायण रेसिडेन्सी प्रोजेक्ट, गांव अटगांव, तालुका शहापूर, जि. ठाणे, चटई क्षेत्रफळ २०.१५ चौ.मी. নত,০৩,৭५२/- (ক. सतरा लाख सात हजार पाचशे बावन्न फक्त शे**ख फिरोज रफीक, २) शेख नाजमा बानो,** एम फिरोज कं., फ्लॅट नं. २०६, २ रा मजला, ए विंग, अमर प्रीत | दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या

ॲक्सिस बँक लि.